

28th March, 2022

The Secretary
The Bombay Stock Exchange Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers
27<sup>th</sup> Floor, Dalal Street
Mumbai 400 023

Dear Sir,

Ref: Security Code no. 517119

Ref: Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Sub: Newspaper Advertisement - Notice of Postal Ballot/E-Voting to the Members.

In continuation of our letter dated 25<sup>th</sup> March, 2022 with regard to Postal Ballot Notice of the Company, and pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith newspaper advertisements published in following Newspapers, confirming dispatch of Postal Ballot Notice along with the instructions for remote e-voting through e-mail on March 23<sup>rd</sup> March, 2022 to those Members who have registered their email id with Company/RTA as on cut-off date i.e. 22<sup>nd</sup> March, 2022. The said notices have also been made available on the website of the Company at www.pcstech.com.

The Free Press Journal, Mumbai The Financial Express Journal, Pune Navshakti ,Mumbai, Lokshatta, Pune

This is for your information and record.

Thanking you

Yours faithfully,

For PCS Technology Limited

**Mehul Monani** 

**Company Secretary and Compliance Officer** 

**FINANCIAL EXPRESS** 

financial assistance for mod-

ernisation and strengthening

of the distribution infrastruc-

ture and improving the relia-

bility and quality of supply of

power to end consumers.

TATA CAPITAL HOUSING FINANCE LIMITED

Regd. Office:- 11th Floor, Tower A. Peninsula Business Park, Ganpatrao Kadam

Marg. Lower Parel, Mumbal 400013. CIN No. U67190MH2008PLC187552.

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

(As per Rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the TATA Capital Housing Finance

Limited., under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement

of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read

with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated

as below calling upon the Borrowers to repay the amount mentioned in the notice within 60

The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in

particular and the public, in general, that the undersigned has taken Possession of the

property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4)

The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal

with the property and any dealings with the property will be subject to the charge of the

TATA Capital Housing Finance Limited, for an amount referred to below along with interes

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in

Description of the Secured Assets/ Immovable Properties : Schedule-A All the piece

and parcel of the Plot no. 5 bearing Municipal House No. R-9/321/2A old and 95018328 new

its admeasuring total area 180 Sq.mtr out of Survey no. 1 of Kanheri Taluka Dist Latur within

Municipal Corporation Latur which is **Bounded by**; East : Plot no. 4, West : 5 Meter Road;

thereon and penal interest, charges, costs etc. from date of demand notice.

Name of Obligor(s)/Legal Heir(s)/

Legal Representative(s)

Mr. Jubed Kashimsab Shaikh &

Mrs. Shakila Juber Shaikh

South: 6 Meter Road;, North: Land of Masjid out of Survey no. 44

# UP discoms eye speedy rollout of results-linked scheme

to zero by 2024-25 against the

posal, the total cost of the project

has been pegged at ₹58,604

crore, out of which smart meter-

According to the revised pro-

gap of 0.51 in 2021-22.

**DEEPA JAINANI** Lucknow, March 25

WITH THE YOGI Adityanath 2.0 government having assumed office on Friday, the beleaguered distribution companies (discoms) in Uttar Pradesh are looking forward to the speedy roll-out for the Centre's new results-linked Revamped Distribution Sector Scheme (RDSS).

The outgoing government had approved the action plan and detailed project report

CENTRAL WAREHOUSING CORPORATION

(A Govt. of India Undertaking)

No: CWC CO-CD0PROJ/2/2022-Project Division CO

Contact - Manish Rana- 9990927937, Vikas- 9896103467

Date and Time of Auction

Inspection Date & Time

Asset lot – Detailed description:

Auction closure date & time

Auction commencement date & time

Refundable Earnest Money Deposit:

(as per terms stated in clause 6)

Minimum bid increment amount:

Mobile No. - +91 9722778828

**AUNDH-**

San Ads,

Suyog Enterprises,

Mob. 9422011181.

C/o Sandeep Book Stall,

Swajas Complex, Parihar

Chordia Communications,

Arshad Ajit Chordia. 17/18,

Aundh Gaon, opp. lane of

Shraddha Ads, Mrs.Ujwala

der, Near Kumar Classic,

Pune-7. Tel. 9371055799.

Tel: 25881302/3/4.

M/s V. V. Medhi,

153, Budhwar Peth,

24492149/30227516.

**BIBVEWADI -**

Ad Services,

Akash Advtg,

37. Tel: 9922221261.

Ganesh Advertising,

37. Ph.no. 24219660,

Sri Ganesh Advertising,

1929, Bajirao Road, Opp.

9822841930.

**BAJIRAO ROAD -**

**BANDGARDEN RD** -

Ph. No. 8975758860.

**BHAWANI PETH -**

**BHOSARI** -

Samvad Ads.,

Pune 411039.

**CHINCHWAD** -

Globe Enterprises,

Near Gawli uilding,

Apex Advtg,

Amol Nalawade,

Kotbagi, 'A' wing, Vastu-sun-

Anurag, Plot No. 10, near Kobe

Silzler Cave, Aundh-411007.

**APPA BALWANT CHOWK -**

Near Jogeshwari Temple,

Pune-2. Ph.no. 64005767/

Above Shri Samartha Agency,

Sr. No.659/28, Rajiv Gandhi

Nagar, Upper Last Bus Stop,

Bibvewadi, Pune-17. Mobile

C. S. Sawar, 645/1, Shop No.4,

Mr. Vijay Deshmukh, S.no.

672/2a /2b, Ganesh Complex,

R. Nirmala, R. Ravi, 'Remedy',

Telephone Bhavan, Pune-30.

Ph. No. 25232762, 9922220985.

Mapadan Firlosh, Office No 26-

6-7-8, Ashoka Mall, Opp. Sun &

Sand Hotel, Bandgarden Rd,

Tanveer Rehman Shaikh, 718,

Bhawani Peth, Poona College Road. Pune-1.M. 9890073883.

Pune Nashik Highway, Bhosari,

Shop No.3, Bibvewadi, Pune-

Rasakar Campus, Bibawewadi

Main Road, Bibawewadi, Pune-

9420729914, 9021851460

Cosmos Bank, Aundh, Pune-7. Tel: 25886118, 9960111123.

Chowk, Aundhgaon, Pune-7.

Last Date of EMD

Asset Lot

Reserve price:

Siri Institutional Area, August Kranti Marg, Hauz Khas, New Delhi-110016

Warehousing for Everyone

ADVÉRTISEMENT

Central Warehousing Corporation a Schedule 'A' Mini Ratna PSU working under administrative control of Ministry of Consumer Affairs Food and Public Distribution is

having Category I licence from Indian Railways to operate container trains on PAN India

basis. Central Warehousing Corporation is authorized to run container trains to carry all

goods and access to rail network where Indian Railways (IR) has right to operate trains. After transporting captive EXIM cargo for more than 10 years CWC is now entering into

new segment of moving container trains for third parties to move their containerized cargo under the scheme Strategic Alliance for Rail Operations (SARO). This service is aimed

towards ease of doing business and providing cost effective solutions in terms of

Container Train Operations and allied services to interested parties. CWC invites all such

business entities having their own rake arrangement and ready to utilize the Container

Train Services of CWC for movement of cargo/stock on PAN India basis. For any

clarifications and detailed information along with T&C's please visit

**E-AUCTION SALE NOTICE** 

Notice is hereby given to the public in general under the insolvency and Bankruptcy Code,

2016 and regulation there under, that the properties and assets stated in Table given below,

will be sold by E-auction through the service provider M/s E-procurement Technologies

02.00 PM

03.04.2022, 5 PM

Asset Lot No1 28.03.2022

Asset Lot No 3 29.03.2022

Asset Lot No.4 29.03.2022

2. MIDC – Ambernath – Land

3. MIDC – Ambernath – Gala

Provided on Request at:

05th April 2022 at 01.00 PM

05th April 2022 at 02.00 PM

AssetLot 1. - Rs.1,83,57,075/-

Asset Lot 3. - Rs. 20025,000/-

Asset Lot 4. - Rs.1,26,13,500/-

Not More than 10% of the reserve price

IBBI Reg. No. IBBI/IPA-002/IP-N00285/2017-18/10843

Office At: 413 Autumn Gruve, Opp Lokhandwala School,

Lokhandwala Township, Kandivali East, Mumbai – 400 101.

Impex Advertising,

Ph.no. 9422082164.

Raka Advertising,

Road, Chinchwad

CAMP -

Ad India,

Agency,

26131487.

Pune-1.

DAPODI-

Dapodi,

**DECCAN** -

**DEHU ROAD -**

FC ROAD -

Ltd.,

Tel. 26130542.

A-17, 'C' Building,

27475055/ 27472250.

9822792583.

Mr. Ashfaque A. Shaikh, C-25,

I.B.M.R. College, hinchwad,

Mayureshwar Enterprise,

Mrs. Vimal Bafna, Raka

Chambers, Bombay-Pune

Station, Pune-19. Ph. no.

Office No. 102, 1st Floor,

Sterling Centre, Opp. Hotel

Aurora Towers, M.G. Road,

Pune-1. Ph. No. 26131993.

26135659, Mo: 9422083670.

Mr. Hiroo Surtani, 7, Gitanjali

Opp. Nehru Memorial Hall.

Ambedkar Road, Pune-1. Ph.

No. 26138113, 26133510, Fax:

Mukund Saigaonkar, 827/7,

Dastur Meher Road, Camp,

Vantage Advertising & Mktg.,

Near Dapodi Railway Station,

Pune-411 012. Ph.no. 27143243/

Gymkhana, F. C. Road, Pune-4.

Mr. Roji Samuel Raju, 6 Unique

3rd Floor, Kate Residency,

9822847256/ 9822132500.

Prajakta Advertising,

Mr. Sudhanva Jadhav,

Greetwel, 1250 Deccan

Mundakal Enterprises,

Housing Society, Near

Dhandhania Agencies,

Floor, Srinath Plaza,

25521699/25537933.

Vaishali, F.C. Road,

Mr. Ravi Dhandhania, 1st

F. C. Road, Pune-5. Ph.no.

**Konark Media Solution Pvt** 

Flat No.6, First Floor, Prabha

Tara Appt., Behind Hotel

Ph.no. 25531409, 66014132.

Telephone Exchange Dehu

Road, Pune-1. M. 9422519264.

Dnyaneshwar Paduka Chowk,

Meenat Advertising,

**Hindustan Advertising** 

MIDC Comml. Building No.1, Nr

Pune-411019. Ph. no. 27470282/

Latish Balkawade, Chaphekar

Chowk, Chinchwadgaon, Pune.

agirp06@gmail.com

Asset Lot 1. - 1 Lac

Asset Lot 3. - 1 Lac

Asset Lot 4. - 1 Lac

The EMD (Refundable shall be payable by interested bidder through

NEFT/RTGS/Demand Draft on or before 03.04.2022 in Bank A/c of Dex-vin Polymers

For detail terms and condition and Expression of Interest kindly contact Mr. Anish Gupta

(Liquidator) agirp06@gmail.com Office at Office At: 413 Autumn Gruve, Opp Lokhandwala

For E-auction sale, refer Sale Notice available on E-Procurement Technologies Limited, A-

801, Wall Street - II, Opp. Orient Club, Near Gujarat College, Ellisbridge, Ahmedabad -

380006 Contact person — Mr. Pravin Kumar Thevar Email id nclt@auctiontiger.net

Private Limited (In liquidation), Account Number 001720110001316,

Bank of India, Branch D N Road – Mumbai, IFSC - BKID0000017

School, Lokhandwala Township, Kandivali East, Mumbai – 400 101

https://cewacor.nic.in/Docs/saro.pdfemail:gmproject@cewacor.nic.in

Limited (Auction Tiger) via website https://ncltauction.auctiontiger.net

which along with PFC, is the nodal lending agency for the ₹3.03-trillion launched by the Union ministry of power in July last year.

coms are now expecting the Centre to sanction the projects once the biennial state legislative council elections, which are underway for 36 seats of UP's upper house, get over by mid-April.

which has already been

Monday, 05.04.2022 at 01.00 P.M to

Dex-vin Polymers Private Limited (in)

1. Commercial Office at- Fort, Mumbai

and shared it with the REC, approved by the monitoring committee, Uttar Pradesh Power Corporation, the umbrellabody of the state's five scheme discoms, aims to bring down the AT&C losses to 16.43% by

UP's five state-run dis-

According to the action plan,

Date: 26.03.2022

AVANSE FINANCIAL SERVICES LIMITED Regd. and Corporate Office address: Fulcrum Business

Centre, 001 & 002, A Wing, Next to Hyatt Regency Hotel, Sahar Road Andheri (East), Mumbai- 400 099 Maharashtra. AVANSE FINANCIAL SERVICES APPENDIX-IV [rules 8(1)]

2024-25 against 29.04%

losses in 2021-22. Similarly, the

plan is to being down the gap

between the average cost of

supply (ACS) of power and the

average revenue realised (ARR)

POSSESSION NOTICE (For Immovable Property)

The undersigned being the Authorised Officer of the Avanse Financial Services Ltd. Under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 ("Said Act") and in exercise of powers conferred under section 13(12) read with rules 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("said Rules") issued a Demand Notice dated 13/01/2022 in Loan Account bearing number MUMSL00010056 ("Loan Account") respectively calling upon the Borrowers/Co-Borrowers/ Guarantors/ Mortgagors being, (i) M/s. Value Direct Communication Pvt. Ltd.; (ii) Haresh Ramchandani; (iii) Sumita Ramchandani (Collectively to be referred to as "Borrowers") to repay the amount mentioned in the aforesaid demand notice outstanding as on 12th January 2022 inclusive of interest charged up to 12th January 2022 and further interest thereon together with incidental expenses, cost, charges etc., till the date of final payment and/or realization within 60 days from the date of receipt of the

Borrowers/Co-Borrowers/ Mortgagors	Loan A/c Number	- Prince
. M/s. Value Direct Communication Pvt. Ltd. . Haresh Ramchandani . Sumita Ramchandani	00010056	Rs. 90,37,855/- (Rupees Ninety Lakhs Thirty Seven Thousand Eight Hundred & Fifty Five Only)

The aforesaid Borrowers having failed to repay the aforesaid amounts, notice is hereby given to the Borrowers/Co-borrowers/Guarantors/Mortgagors and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the Immovable property described in the Schedule herein ("Immovable Property") in exercise of the powers conferred on him under section 13(4) of the said act read with rule 8 of the said rules on this 24th Day of March the year 2022

The Borrowers/Co-borrowers/Guarantors/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the aforesaid Immovable Property and any dealings with the Immovable Property will be subject to the charge of the Avanse Financial Services Ltd., for an aggregate amount of Rs. 90,37,855/- (Rupees Ninety Lakhs Thirty Seven Thousand Eight Hundred & Fifty Five Only) outstanding as on 12th January 2022 inclusive of interest charged up to 12th January 2022 and further interest thereon till the date of final payment and/or realization in aforesaid Loan Account.

The 'Borrowers'/Co-borrowers'/Guarantors'/Mortgagors' attention is invited to the provisions of Section 13(8) of the Said Act, in respect of the time available, to redeem the secured assets. DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Flat No. 303 situated on the 3rd Floor, Mansarovar Building, Plot No. 14, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400703, Boundaries: North: Aashiyana, South: Godwill Town, East Residential Building, West: Abhuyadaya Bank

Date: 24.03.2022 Place: Navi Mumbai For Avanse Financial Services Ltd.





**BANK OF INDIA ZONAL OFFICE** RATNAGIRI-KOLHAPUR HIGHWAY SHIVAJI NAGAR. RATNAGIRI - 415639

TEL.NO-02352/222361/222615

EMAIL: Ratnagiri.GOD@bankofindia.co.in WEBSITE: www.bankofindia.co.in

PREQUALIFICATION OF ARCHITECT'S FOR PROPOSED CONSTRUCTION OF CURRENCY CHEST HUB / NODAL **CURRENCY CHEST AT RATNAGIRI** 

Bank of India, Ratnagiri Zone invites applications for prequalification of Architects for proposed construction/Alteration of Currency Chest Hub/ Nodal Currency Chest at Ratnagiri, District Ratnagiri. Detailed notification is available in Bank's website-www.bankofindia.co.in. Last date of submission of application is 15-04-2022.

Any corrigendum / addendum / notification will be published in the Bank's web-site only.

Publication,

Nagar,

Pune-52.

**KOTHRUD** -

66020354.

9422031002.

M. 9422015746.

Shubhangi Ads.,

**KOREGAON PARK -**

Prime Ad World.

Palnet Publicity,

Ph. No. 8149097475.

Khan Mohammaddin

Co-op, Hsg. Soc.,

Khushi Consultant,

Road, Ph. 40055020.

**LOKMANYA NAGAR -**

Yash Publicity,

Ayazuddin, 76/4, kausar Baugh

Khondhwa Khurd, Pune-48. Tel:

Bashir Ismail Parker, Off No.

14, C2, Brahma Estate, Ground

Floor, Nibm Chowk, Kondhwa

Harish B. Sharma, 264/1, Old

Mr. Akshay Kulkarni, 28/401,

Nagar, Navi peth, Pune-30.

Samarth Hsg. Soc., Lokmanya

Khadki, Pune-3. M. 9822220090,

Khadki Bajar, Shobhargoha

Sheri, Pune.

**KONDHWA** -

9850551497.

**KHADKI-**

9595010552.

Akshay Design.

Tel: 9766594567.

Mak Ads,

Pune.

Vivek W. Lawand,

Kakade Complex,

Minat Advertising,

Plot 39, Flat No.7,

Nr Bhairavnath Temple, Karve

164/12 Shinde Building, Shastri

Nagar, Kothrud, Pune. Ph. No.

9960111193/9822110193/

Sneha Communications,

Swapan Apartments, Right

Bhusari Colony, Paud Road,

Kothrud. Ph. No. 25282791/

**Pradnya Communications,** 

Rohini Dnyaneshwar Mohol,

83/165, Shastri nagar, Near

Plot No.30, Madhavbaug Co-

Road, Kothrud, Pune-411038

**Taurus Advertising Agency,** 

Goldfield Park, South Main

Road, Pune. Tel. 9860577086.

M. 9822173930, 9850965214

Mr. Pt. J. Pillai, 398/a/1,

Mrs. Rani Wilfred, A/I0/I,

Koregaon Park, Pune-1.

Flat No. 2, Ground floor,

Aishwarya Soc., Wadgoan

Meera Nagar Society,

Op. Soc., Shivtirth nagar, Paud

Sainath Mandir, Kothrud,

Shop-5, Plot-24,

Date: 24-03-2022

Shivajinagar,

9823142410.

Safari Hotel,

411013.

Meera Publicity,

**FATIMANAGAR -**

Arora Enterprises,

Building I, Phase-III,

Tel/fax: 020-26860834.

460, Guruwar Peth, Sant

8975110325, 9421815428.

Ganganath Maharaj Road,

Kachi Lane, Pune-411042. Ph.

A-18 Suchandra Corner, B.T.

Ph. 9422086762, 9921177816

**Xebec Communications Pvt** 

Kawade Road, Ghorpadi, Pune

**GURUWAR PETH** 

T.V.S. Enterprises,

020-24456297, Mob.

Kanya International,

**GHORPADI** -

411001.

**GULTEKDI -**

HADAPSAR-

Plus Media,

Hadapsar,

J. M. ROAD -

9422502650.

KARVE RD -

Santosh Heights,

J. N. Marg, Gultekadi,

Opp. Ravidarshan,

Pooja Enterprises,

Mobile: 9890635425.

Fair & Fast Advertising,

1170/05, Kartik Chambers,

Model High School Corner,

25512719. M: 9881987777/

Jaya Advertising Pvt Ltd,

Rd, Kothrud, Pune.

Manas Enterprises,

Near Bhosale Bhuyari Marg,

Pune-411005. Ph. No. 25511054,

612/3 Anupam Darshan, Karve

Sanjay Jaganath Hagawant,

34/3, Swaroon Chhaya Apt,

Virgo Advertising & Media

Lane No 2, Happy Colony,

Karve Rd, Pune. Ph. No.

64004637, 9767428509.

S. No. 20. Pune-411037.

Tel: 26446856, 9766509029.

Flat No. 22, Tulasi Complex,

Near Kalyan Bank, Gadital,

Ph. No. 26820384, 26820839

F-96, Mantri Market, Hadapsar,

Pune-28. M. 9762547254.

Pune-4. Ph. No.32606012,

Telefax: 2553 7013, Mobile:

1st floor, 10, Oswal Park,

nr S.T.Stand, Shivajinagar,

Rajesh Arora, Office No. 63,

Parmarnagar, Wanowrie, Pune

Pune-05. Ph. 9421017457.

Opp. Rachana Lodge, behind

Anish Gupta

**ADVERTISEMENT DEPOTS** 

(ZONAL MANAGER) **RATNAGIRIZONE** 

**Authorised Officer** 



Bank of India Relationship beyond banking

Lavale Branch: A/p Lavale, Raut Nagar, Tal, Mulshi, Pune 411042. Tel. No.: 020-25171868 Email: Lavale.Pune@bankofindia.co.in

ing would cost ₹22,116 crore,

loss reduction would entail

₹19,856 crore and modernisa-

tion would cost ₹16.632 crore.

The scheme's cost will be borne

by the Centre and state govern-

#### Appendix-IV [See Rule-8(1)] POSSESSION NOTICE (For Immovable

Whereas, the undersigned being the Authorised Officer of the Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 07/01/2022 calling upon the Borrower Mrs. Akkubai Ramanna Patil and Laxmi Raju Patil to repay the amount mentioned in the notice being Rs. 22,70,087.78 (Rupees Twenty Two Lakhs Seventy Thousand Eighty Seven and Paise Seventy Eighty Only) plus Interest from 30/04/2021 within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the security Interest Enforcement Rules, 2002 on this 24/03/2022.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India for an amount of Rs. 22,70,087.78 and interest from 30/04/2021 thereon.

The Borrower's attention is invited to provisions of sub-section(8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Description of the Immovable Property

All that part and parcel of the property consisting of Flat No. 105, on 1st floor, B-Wing, Sunshine Joy Co. Operative Society Ltd, In Survey Gat No. 56, City or Town Pirangut, Taluka Mulshi, Dist. Pune- 412115 Within the registration Sub-district Mulshi and District Pune.

Bounded On the North by Flat No. 106, On the South by Staircase and duct, On the East by Duct and passage, On the West by open

Date : 24/03/2022

Company as mentioned below will be held as Specified hereunder

Location & Address

1 Residential Flat 401, 4th Floor, H&M Royal, Building 74,00,000/-

1780 sq.ft, Carpet Area: 1341 Sq.ft.)

2 Residential Flat 402, 4th Floor, H&M Royal, Building 74,00,000/-

etc.: On or before 12.04.2022 to the Liquidator/ his authorised official

Date & Time of E-Auction: 14.04.2022 from 3:00 p.m. up to 5:00 p.m.

7507779051 & Mr. Anurag Kumar Sinha +919482561916

at the web Portal www.auctionfocus.in

11:00 a.m to 6:00 p.m.

1B, Kondhwa, Pune- 411048 (Built up

Area- 1780 sq.ft, Carpet Area: 1341 Sq.ft.)

1B, Kondhwa, Pune-411048 (Built up Area

Authorised Officer, Place : Lavale / Pirangut Bank of India

ULTIMO FABRICS PRIVATE LIMITED

**Auction Sale Notice** 

Under Section 35(1)(f) of the Insolvency and Bankruptcy Code 2016 read with Regulation 33 of the Insolvency & Bankruptcy Board of India (Liquidation Process)

Regulations 2016, Public at large is informed that E Auction of the assets of the

Date & Time of Inspection for all the Location: 26/03/2022 to 10.04.2022- Time from

Date and Time for submission of request letter for participation / KYC / Proof of EMD

The physical possession of the above Assets is with the under signed in the capacity of

liquidator of the Company. The purchaser shall bear the applicable stamp duties, transfer

charges and incidental & other charges, if any. GST will be applicable as per the

The Earnest Money Deposit shall be payable through Draft in favour of "Ultimo Fabrics Private Limited" payable at Mumbai or can be deposited in the account of Ultimo Fabrics Private

Limited in Liquidation Account - Account No 00000065249826134, State Bank of India,

For any information, bidder can contact Ms Mrudula Brodie- Mob no. 9823900332/

E-Auction is being held on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" and

will be conducted "Online". The auction will be conducted through the Liquidator's

approved service provider Helpline No - 9016641848, Email: support@auctionfocus.in

E-Auction Tender Document containing online E-Auction form, declaration and general

IND FINANCE BRANCH, MUMBAI, Branch Code - 08965, IFSC Code - SBIN0008965.

Email id - camrudulkeidiwal@gmail.com, liquidation.ultimofabrics@gmail.com

Reserve Price EMD Amount

(In Rs lacs) (In Rs Lacs)

7,40,000/-

7,40,000/-

Place : Latur

AXIS BANK LTD.

Date: 21.03.2022

A/c No.

ments in a 3:2 ratio.

The scheme's objective is to

improve the operational effi-

ciencies and financial health of

all state owned discoms by

2025-26 by providing them

days from the date of the said notice.

of the said Act read with rule 8 of the said Rules.

respect of time available, to redeem the secured assets.

Axis Bank Ltd., Office - Kolhapur, 2nd Floor, Insignia Building, Unit No. 201/A, Opp. Fire Brigade, Tararani Chowk, Kavala Naka, Kolhapur - 416001

Amount & Demand

Notice Date

₹ 15,85,937/-

& 31-12-2021

For Tata Capital Housing Finance Limited

Possession

21.03.2022

Sd/- Authorized Officer

POSSESSION NOTICE Rule 8(1) For Immovable & Movable properties

Whereas the undersigned being the Authorized Officer of Axis Bank Ltd., Kolhapur Branch under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 21/03/2020 under Section 13(2) of the said Act, calling upon the the Applicant Mr. Sunil Dasharth Salunkhe, Co-Applicant- Mrs. Sunita Sunil Salunkhe, to repay the amount mentioned in the said Notice being of Rs. 6,70,957/- (Rupees Six Lakhs Seventy Thousand Nine Hundred & Fifty Seven Only) as on 16/03/2020 & (this amount includes interest applied till 16/03/2020 only) & together with further interest thereon at the contractual rate of interest from 17/03/2020 till the date of payment; the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. incurred/to be incurred from until the date of payment; within 60 days the date of the said Notice.

The Borrower, Guarantor and the others mentioned herein above having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower, Guarantors and the others mentioned herein above in particular and to the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rules and as per orders dated 22/12/2021 passed by Hon'ble Chief Judicial Magistrate, Kolhapur in Cri. M. A. No. 678/2020 filed by the Bank, on this 22/03/2022.

The Borrower, Guarantors and others mentioned here in above in particular and the public in general are hereby cautioned Not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Axis Bank Ltd. Kolhapur Branch for Rs. 6,70,957/- (Rupees Six Lakhs Seventy Thousand Nine Hundred & Fifty Seven Only) as on 16/03/2020 & (this amount includes interest applied till 16/03/2020 only) & together with further interest thereon at the contractual rate of interest from 17/03/2020 till the date of

The Borrower's attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Description of the Immovable & Movable Properties

All the piece and parcel of Shop No. 01, Admeasuring 16.37 Sq. Mtrs., Situated on the Ground Floor, Indira Towers, Constructed on Plot No. 1 & 2, R. S. No. 848/1, Near Ashok Shinde Hall, Gargoti Road, 'A' Ward Kalamba, Kolhapur, bounded by: East: KMC Road, West: Shop No. 2, South: Shop No. 5, North: Road

Date: 22/03/2022 Place: Kolhapur Authorised Officer, Axis Bank Ltd.

#### **DC5** PCS TECHNOLOGY LIMITED CIN: L74200MH1981PLC024279

Regd. Off.: 82/6/1, Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar. Dighi-Pune-411015

Corp. Office: 7th floor, Technocity, plot no. X-5/3, MIDC, Mahape, Navi Mumbai-400710. Tel.: 022 41296111, Fax no.: +912241296082,

Website: www.pcstech.com

NOTICE

Notice is hereby given that PCS Technology Limited ("the Company") is seeking approval of the Members of the Company by the way of Postal Ballot through Remote Evoting on the following resolutions

SN Description of Resolution

Re-designation of Mr. Harish Chandra Tandon from Non- Executive Non-Independent Director to Non-Executive Independent Director of the Company Appointment of Mrs. Mona Bhide (DIN: 05203026) as Non-Executive Woman

Director on the Board of the Company To Approve Related Party Transactions

The Postal Ballot Notice is also available on the website of the Company at www.pcstech.com and on the website of CDSL (e-voting agency) at

www.evotingindia.com In compliance with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020, No. 22/2020 dated June 15, 2020, No. 33/2020 dated September 28, 2020,

No. 39/2020 dated December 31, 2020, No. 10/2021 dated June 23, 2021 and No.

20/2021 dated December 8, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs,

Government of India, this Notice is being sent only through electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Tuesday, 22th March, 2022 ('Cut-off date'). Accordingly, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope is not being sent to the Members for this Postal Ballot The Company has engaged the services of Central Depository Services Limited ('CDSL') to provide remote e-voting facility to its Members. The remote e-voting period commences

on Tuesday, 29th March, 2022 from 9.00 A.M. and ends on Wednesday, 27th April 2022 at 5.00 P.M. The e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paidup equity share capital of the Company as on Cut-off date. Please note that communication of assent or dissent of the Members would only take place through the remote e-voting system. The instructions for remote e-voting are provided in the Notice. This disclosure is being given pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.

By Order of the Board For PCS TECHNOLOGY LIMITED Date: 25" March, 2022 Mehul Monani Place: Mumbai

Company Secretary & Compliance Officer

#### terms & condition of online auction are available on the website www.auctionfocus.in which may be updated/amended from time to time if required To the best of our knowledge and information of the undersigned, there is no encumbrance a intending hidders should make their o

regarding the encumbrances on the Assets put for auction. The auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or representations of the undersigned. Further, the advertisement shall in no manner be deemed to be a prospectus or an offer document or a letter of offer for sale of assets of the company. Other terms & conditions of the auction is published on the Website www.auctionfocus.in.

Mrudula Cletus Brodie-Liquidator of Ultimo Fabrics Private Limited (Under Liquidation) IBBI/IPA-001/IP/P-01702/2019-2020/12681 Registered Address-Flat No. A-403, Silver Estate Apartment, Manish Nagar, Nagpur-440014

Date: - 26.03.2022 Place - Nagpur

# **NEW IDEAS** IN BUSINESS.


**NEW IDEAS BEFORE THEY** BECOME BUSINESS.

THE FINANCIAL EXPRESS















Pune

# financialexp.epapr.in

## PUBLIC NOTICE

"Owner") is the owner of and well and sufficiently entitled to the said Propert as more particularly described in the Schedule hereunder written , on instructions of my client, am investigating and verifying the title of the

Owner to the said Property. Any person/party, judicial, quasi-judicial authority, financial institution, banl having any kind of objection otherwise of whatsoever nature in respect of the said Property or development rights or any part thereof and/or any other kind of claim of whatsoever nature in respect thereof by way of sale, exchange mortgage, charge, gift, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address and email id mentioned below together with certified true copy of supporting documents, within 14 (fourteen) days from the date of Publication of this notice, failing which any such claim in, shall be deemed to have beer waived and/or abandoned and thereafter no complaint/objection shall be entertained and the same shall be null and void and the transaction between the Owner and my client in respect of the said Property will be completed.

#### THE SCHEDULE HEREIN ABOVE REFERRED TO:

All that the Plot Nos. 1 & 2, totally admeasuring about 1,227 sq. mtrs situate, lying and being at Amritvan Complex, Goregaon (East), Mumbai 400063 bearing CTS No. 112/21 and CTS No.112/22 of Village Chinchavali Taluka Borivali in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban District alongwith two residential buildings viz.. Bela Vista Building and Venus Building standing thereon. Dated this 26 day of March, 2022

**Advocate Shail Parekh** 

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, we are investigating the title of PRAMAN INFRASTRUCTURES PVT. LTD. ("the said company"), a company egistered under the Companies Act. 1956, having its registered office address at 402, Shreepati Arcade, 4th Floor, A. K. Marg, Nana Chowk Mumbai – 400036 to the properties firstly and secondly described in the Schedule hereunder written. We are also investigating the entitlement of the said company to develop the property thirdly described in the Schedule hereunder written.

Any person/s having any claim, right, title and/or interest to the unde Any person's having any daint, fight, the and/or interest to the intermentioned Properties by way of rights to redevelopment thereof or any part thereof under any provisions of law or by way of agreement, sale, transfer, mortgage, use, charge, lien, lease, encumbrance, gift, release, exchange, easement, right, covenant and condition, tenacy, assignment, trust, inheritance, partition, possession, outstanding taxes and/or levies, outgoings & maintenance, attachment, lispendens and/or levies. by virtue of the original documents of title being in their possession on otherwise of whatsoever nature are hereby required to make the same otherwise of whatsoever nature are nereby required to make the same known in writing together with certified true copies of documents of claim to the undersigned at their office on 2nd floor, Bhagyodaya Building, 79, N. M. Street, Fort, Mumbai, 400 023 and also by email on mail@markandgandhi.co.in within fourteen (14) days from the date hereof otherwise the investigation shall be completed without any reference to such claim and the same will be considered as waived.

#### SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Freehold Land bearing New Survey No. 1/7099 and Cadastral Survey No. 804 of Malabar and Cumballa Hill Division admeasuring 1203 sq. yds. equivalent to 1005.86 sq. mts. or thereabouts alongwith the two esidential Building/Structures standing thereon in the Registration District of Island City of Mumbai and situated Near Mahalaxmi Temple Compound, Warden Road, Mahalaxmi, Mumbai - 400 026. Secondly

Leasehold Land bearing New Survey No. 4/7099 and Cadastral Survey No. 804 of Malabar and Cumballa Hill Division admeasuring 410 sq. yds. equivalent to 342.82 sq. mts. or thereabouts alongwith the Building/Structures standing thereon in the Registration District of Island City of Mumbai and situated Near Mahalaxmi Temple Compound, Warden Road Mahalaymi Mumhai - 400 026 Thirdly

Freehold Land bearing Cadastral Survey No. 805 of Malabar and Cumballa Hill Division admeasuring 465 sq. yds. equivalent to 388.80 sq. mts. or thereabouts bearing Municipal "D" Ward No. 3619 and street No. 53, alongwith building/structure standing thereon in the Registration District of Island City of Mumbai and situated at Warden Road, Mahalaxmi, Mumbai - 400 026. Dated this 25th day of March, 2022.

FOR M/S.MARKAND GANDHI & CO. Advocates & Solicitors

र्वेक ऑफ़ बड़ौदा Virar (East) Branch : Vidya Sadan Ground Floor, Manvel Pada Road, Bank of Baroda
Virar (E) 401305 India Tel 025-0250 2520075
email: - vireas@bankofbaroda.com

#### NOTICE TO HE BORROWER FOR RECALLING THE ADVANCE

Ref No: BOB/VIREAS/BH/GLDL/01/06/420/2022

Mr. Masiar Rahaman, S/o: Atiyar Rahaman-Flat No: 909,9TH Floor, C Wing,

Dear Sir. Ref: Your Gold Loan Account No: 45620600000420 of Limit Rs 5, 46,000//

Rupees Five Lacs Forty Six Thousand) only, We refer to your loan account mentioned above, which is overdue since

31-10-2018. We have, therefor, to call upon you to pay to us the sum of Rs 6.24130.23( Rupees Six Lacs Twenty Four Thousand One Hundred Thirty and Paisa Twenty Three only being the amount due from you as on 12-03-2022. With further interest at the rate 9.45 % per annum from that date till payment, within Three Weeks of the receipt of this letter by you,

In case of failure on your part to comply with the aforesaid requisition, we shall without prejudice to all our rights to enforce other securities and/or to adopt all legal steps and remedies available to us, sell the gold by you to us, by public auction or private treaty and in the event of the sale proceeds being not sufficient to recover the whole amount of debt due from you.we shall proceed to adopt such further steps for the recovery thereof as we are entitled to, under the documents executed by you and also otherwise at law.

**DEMAND NOTICE** 

Jnder Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcemen of Security Interest Act, 2002 (the said Act,) read with Rule 3(1) of the Security Interes Enforcement) Rules, 2002 (the said Rules). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the said Rules, the Authorised Officer of IIFL Home

inance Ltd. (IIFL HFL) (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) has issued lemand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the Borrower(s), to repay the mount mentioned in the respective Demand Notice(s) issued to them. In connection with above

otice is hereby given, once again, to the Borrower(s) to pay within **60 days** from the publication of this notice, the amounts indicated herein below, together with further interest from the date(s of Demand Notice till the date of payment. The detail of the Borrower(s), amount due as on date of Demand Notice and power its offeed hours of the Borrower(s).

Description of secured asse

All that piece and parcel of th

property being: Flat No.609

carpet area admeasuring 420 Sq.Ft., C Wing, Tulsi Kalash City, Rasayani, Panvel, Panvel 110206, Maharashtra, India.

All that piece and parcel of the property being : Flat No.108 on 1st Floor, Area Measuring

SI Tidy, Alea Weasuling 21.915 sq.mts., Wing D Aravall Sankul, Village Bandhival Tal Karjat Dist, Raigad Maharashtra, India, 410201.

All that piece and parce of the property being: Fla No.1005, Area Measuring 28.6

No.1005, Area Measuring 26.61 sq.mts.,10th Fir, Building No.7, Jainam Residency, Plot No.A2 S.No.49 H.No.2 PS.No.65 H.No.1P Village pale Taluka Ambernath District, Thane.

All that piece and parcel of th

All that piece and parcel of the property being: Flat No.604 Area Measuring 35.25 sq.mts. Floor No.6, Thanekar Paradise S.No.81, H.No.1A, at Village Shirgaon, Badlapur East Taluka

Ambernath, District Thane 421503

Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Ltd

(immovable property)

Demand Notice and security offered towards repayment of loan amount are as under:

Demand Notice Date &

23 Mar 2022

Rs.29,56,436/-

(Rupees Twenty Nine Lakh Fifty Six Thousand Four Hundred Thirty Six Only)

Mar 2022 Prospect No.

IL10033709 Rs.14,06,679/- (Rupees

Fourteen Lakh Six Thousand Six Hundred Seventy Nine Only).

Prospect No.940722 Rs.1,52,544/-Rupees One Lakh Fifty Two Thousand Five Hundred Forty Four Only)

Rs.25,55,139/-

(Rupees Twenty Five Lakh Fifty Five Thousand One Hundred Thirty

Nine Only)

23 Mar 2022

Rs.26.16.914/-(Rupees Twenty Six Lakh Sixteer Thousand Nine Hundred

Fourteen Only)

If the said Borrowers fail to make payment to IIFL HFL as aforesaid, IIFL HFL may proceed against the

above secured assets under Section 13(4) of the said Act, and the applicable Rules, entirely at the risks costs and consequences of the Borrowers. For, further details please contact to Authorised Officer at **Branch Office**: IIFL House, Sun Infotech Park Road No.16V, Plot No.B-23, Thane Industrial Area, Wagle Estate,

hane-400604/or Corporate Office: IIFL Tower, Plot No. 98, Udyog Vihar, Ph-IV Gurgaon, Haryana.

Yours Faithfully Regards **Branch Head** BOB, Virar East (Vireas)

Guarantor (s)

Irs. Rina Rai Agawane.

Mr. Sambhaji Sudam Agawane, Mr. Sumit Sambhaji Agawane (Prospect No 889479)

Deepak Pandurang

Ars. Poonam Deepak Patil

r. Anish Arvind Torane, Mrs. Gayatri Shamu

Mr. Babanna Basaiyya

Mrs. Bhaqeshri Babanna

Komal Bag and Kirana

Prospect No IL10111895)

Place: Thane, Date: 26.03.2022

ospect No IL10108155)

Gaikwad

almiki,

rospect No IL10033709 & 940722)

. Raj Sambhaji Agavane

## Punjab national bank Together for the bette

Place: Mumbai

Dated: 26/03/2022.

Circle Sastra Mumbai Central 1st Floor, PNB Pargati Tower, C-9, G- Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051, Email: cs8282@pnb.co.in

Sd/-

Advocate

Milind B. Tembe

Appendix IV POSSESSION NOTICE [Rule-8 (1)]

PUBLIC NOTICE

Take Notice that on behalf of my client who intends to purchase the Flat

mentioned in the schedule hereunder written, I am investigating the

SHRIDHAR PHANSE joint owners of the said Flat. They have declared

that they have lost/misplaced original title deeds in respect of the said

ALL PERSONS having any claim against or in the said Flat or any pa

thereof or on the land on which the building consisting of the said Flat is

situated and on the said shares, either by way of inheritance, mortgage

possession, sale, gift, lease, lien, charge, trust, license, maintenance

easement or otherwise howsoever are hereby required to make the

same known in writing to the undersigned at his office address at 4

Ram Kunj Smruti, Ram Maruti Road Extension, Dadar (W), Mumbai

-400 028 within 7 days, from the date hereof, failing which the sale wil

be completed without reference to such claim or claims and the same,

**SCHEDULE OF THE PROPERTY** 

Flat No.1 admeasuring 515 Sq. Ft. Carpet area on the 1st Floor, in the

building known as "Nandadeep" of Shree Manisha Co-operative Housing Society Ltd., situated at 18, Tulsi Pipe Road, Dadar

Mumbai – 400 028, situate, lying and being at plot of land bearing

Final Plot No.18, TPS-III of Mahim Division in the Registration

District and Sub-District of Mumbai City & Five fully paid up shares

of Rs. 50/- each bearing distinctive numbers from 21 to 25 (both

inclusive) under the Share Certificate No.5, issued by the Shree

Flat described in the Schedule hereunder written.

any, will be considered as waived or abandoned.

Manisha Co-operative Housing Society Ltd.

itle of MR. SHRIDHAR DATTATRAY PHANSE & MRS. SUDHA

(For Immovable Property) Whereas.

The undersigned being the Authorised Officer of the Punjab National Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act), 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 04.09.2020 calling upon the borrower/mortgagor/guarantor M/s. Om Sai Electronics (Proprietor- Mr. Om Prakash Singh), Mr. Om Prakash Singh, Mrs. Bindu Omprakash Singh and Mr. Sanjay Ramavtar Singh to repay the amount due to the Bank as on 29.08.2020 Rs. 1,54,17,526.79 (Rupees One Crore Fifty Four Lakh Seventeen Thousand Five Hundred Twenty Six and Paisa Seventy Nine only) with DI and further interest w.e.f. 01.08.2020 within 60 days from the date of receipt the said notice.

The borrower/mortgagor/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/mortgagor/guarantor and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of said act read with Rule 8 of the said Rules, 2002 on this 24th of March of the year 2022.

The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Punjab National Bank, Circle Sastra Mumbai Central Branch for an amount of Rs. 1,54,17,526.79 (Rupees One Crore Fifty Four Lakh Seventeen Thousand Five Hundred Twenty Six and Paisa Seventy Nine only) and interes thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets

Flat No. 901, Balaji Kalash Plot No. 28 and 29, Sector 28, Nerul West, Navi Mumbai 400706, in the name of Mr. Om Prakash Singh and Mrs. Bindu Omprakash Singh.

Place: Nerul Authorised Officer Punjab National Bank Date: 24.03.2022

**SYMBOLIC POSSESSION NOTICE** Registered office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051

OICICI Home Finance Corporate Office: ICICI HFC Tower, JB Nagar, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai- 400059 Branch Office: 2nd floor, Office no. 203, Sai Midas, Opposite Patiyala House, Nagar, Manmad Poad,

Savedi, Ahmednagar- 414003 **Branch Office:** 2nd floor, Kanale Plaza, 82 Railway Lines, Solapur- 413001

Branch Office: City Survey No.1976B/1+2 India Garage, South Western Corner, 1st floor of India Plaza Complex, Jilha Peth Swatantraya Chowk, Jalgaon -425001

Branch Office: 1st floor, Gokul Roshan, Plot No 25 & 26, Zenda Chowk, Dharampeth, Nagpur -440001

Branch Office: 1st floor, Office No. 23, 24, 25, Satara City Business Center, S No 283/1, A, Final Plot No.-29, Sub Plot No.-1, Radika Road, Karanje Tarf Satara- 415002
Branch Office: 1187/22 Venkatesh Meher, 2nd floor, Ghole Road, Shivaji Nagar, Pune – 411005 Branch Office: Ground Floor, Vasant Plaza, Bagal Chowk, Rajaram Road, Rajarampuri, Kolhapur-416008 Branch Office: Office No. 101, 1st floor, Fortune Business Centre, Near Ambience Hotel, Kaspate Wasti,

Branch Office: ICICI Home Finance Co. Ltd., HFC Tower, Andheri Kurla Road, J.B.Nagar, Andheri(E)

Whereas The undersigned being the Authorized Officer of ICICI Home Finance Company Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued

demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that

the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Home Finance Company Limited.

Sr. No.	Name of the Borrower/ Co-borrower/ Loan Account Number	Description ofproperty/ Date of Possession	Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Abdul Rahim Fakir Mohammad Qureshi (Borrower), NHADR00001264264 .	Bepari Mohalla Zendi Gate Ahmednagar CTS No 1987 Bunglow Muncipal House No 1855 Ahmednagar Maharashtra 414001. Bounded By- North: Pathway And Road, South: Pathway And CTS No 1986, East: Pathway And Road, West: CTS No 1987. Date of Possession- 21-Mar-22	10-05-2021 Rs. 32,15,642/-	Ahmed- nagar- B
2.	Bhagwan Nagnath Adatrao (Borrower), Suwarna Bhagwan Adatarav (Co- Borrower), NHSHR00000833937.	Anantprabhu Neminath Dhange Shiv Ganga Nagar Jule Solapur, Majarewadi S No 310 2 New S No 133 Plot No.1, Block No.12 Solapur-413004 Maharashtra 413004. Bounded By- North: Block No 13, South: Block No 11, East: Block No 27, West: Road. Date of Possession- 22-Mar-22	15-06-2021 Rs. 23,52,883/-	Solapur-B
3.	Dhiraj Chhotelal Kadare (Borrower), Rani Dhiraj Kadare (Co-Borrower), NHADR00001280883.	Plot No 3 Near Pandit Hospital Nagardevale Ahmednagar S No 281/1C2 Pent House Unit No 3 Ahmednagar- 414002 Maharashtra 414002. Bounded By- North: Road, South: Shop No 3, East: Road, West: Open Land. Date of Possession- 21-Mar-22	15-06-2021 Rs. 37,14,015/-	Ahmed- nagar- B
4.	Salim Najer Tadvi (Borrower), Mamata Salim Tadvi (Co-Borrower), LHJLN00001290109 .	2 BH Jijau Nagar Swami Samarth Nagar 164-4 Jalgaon- 425302. Date of Possession- 21-Mar-22	28-09-2021 Rs. 17,85,495/-	Jalgaon-B
5.	Sanjay Dhondiba Deshamukh (Borrower) , Bebitai Sanjay Deshmukh (Co-Borrower), LHSHR00001337960 .	M House No 246 Flat No 6 Vishwas Residency Sakhar Peth Solapur Dist Solapur CTS No 9977/A/1/B Solapur- 413005. Bounded By- North: Flat No 5, South: C S No 9977/A 1 A , East: Open Space, West: Stair Case And Duct. Date of Possession- 22-Mar-22	28-09-2021 Rs. 20,42,080/-	Solapur-B
6.	Shrirang Parshuram Dalvi (Borrower), Swati Shrirang Dalvi (Co-Borrower), NHADR00001258908.	Nandvan Nagar Village Kedgaon Savedi. S No 3121 Plot No 23 Ahmednagar Maharashtra 414003 . Bounded By- North: I Road, South: S No 312/2, East: Plot No 24, West: Plot No 12. Date of Possession- 21-Mar-22	10-05-2021 Rs. 28,11,153/-	Ahmed- nagar- B
7.	Rajendra Madhavrao Patil (Borrower), Sunanda Rajendra Patil (Co- Borrower), Yogendra Mahadevrao Patil (Co- Borrower), Sunita Yogendra Patil (Co-Borrower), Indubai Madhav Patil (Co-Borrower), Jitendra Mahadevrao Patil (Co-Borrower), LHJLN00000853403.	Plot No 2 South Part Yogayog Building Ajay Colony Ring Road B/H Harish Sweet Mart S No 244/2 CTS No 7341 Jalgaon- 425001. Bounded By- North: Remaining Part of Same Plot, South: Road, East: Road, West: Sr No 244/1. Date of Possession- 21-Mar-22	20-11-2021 Rs. 10,61,703/-	Jalgaon-B
8.	Rajendra Madhavrao Patil (Borrower), Sunanda Rajendra Patil (Co-Borrower), Yogendra Mahadevrao Patil (Co-Borrower), Sunita Yogendra Patil (Co-Borrower), Indubai Madhav Patil (Co-Borrower), Jitendra Mahadevrao Patil (Co-Borrower), NHJLN0000853402 .	Plot No 2 South Part Yogayog Building Ajay Colony Ring Road B/H Harish Sweet Mart And Guruh Finance Ltd S No 244/2 CTS No 7341 Jalgaon- 425001. Bounded By- North: Remaining Part of Same Plot, South: Road, East: Road, West: SR No 244/1. Date of Possession- 21-Mar-22	20-11-2021 Rs. 27,90,666/-	Jalgaon-B
9.	Dinesh Rameshraoji Shelwatkar (Borrower), Geetabai Ramesh Shelwatkar (Co-Borrower), LHNAG00001352152.	Bunglow Plot No 41 Block P Ground + 01 Upper Floor Vakeelpeth laib Scheme Of Nit Khasra No 473 Mouza Nagpur Taluka And District Nagpur Near Prabuddha Vidyalaya 0 Nagpur-440001. Bounded By- North: House Of Vaidya, South: House of Zade, East: Road, West: Road And Garden. Date of Possession- 21-Mar-22		Nagpur-B
10.	Nanasaheb Suryakant Godase (Borrower), Dipali Nanasaheb Godase (Co- Borrower), NHSRA00001253159	Flat No 4 First Floor Rajashree Apartment Mangalwar Peth Karad Near Jyotirling Temple Tal Karad Dist Satara CTS No 228 Satara-415110. Bounded By- North: CTS No 227 A South: CTS No 229 Fast: Road	22-12-2021 Rs. 11,18,812/-	Satara-B

227 A, South: CTS No 229, East: Road,

Date of Possession- 22-Mar-22

West: Staircase.

Borrower), NHSRA00001253159.

Date: March 26, 2022

Place: Maharashtra

ra (	East), Mumbai- 400051			
	Nanasaheb Suryakant Godase (Borrower), Dipali Nanasaheb Godase (Co- Borrower), NHSRA00001253160 .	Plot No 274 Shop No B 08 Final Plot No 274 Rajdhan Heights TP Scheme No 1 Basement And Lower Ground Floor Mangalwar Peth Behind Shree Hospital Karad Tal Karad Dist Satara Satara Satara-415110 . Bounded By- North: Shop And Store No B 09 , South: Shop And Store No B 07, East: Parking, West: Passage . Date of Possession- 22-Mar-22	22-12-2021 Rs. 12,53,750/-	Satara-B
	Amar Ramesh Mane (Borrower), Sarika Amar Mane (Co-Borrower), LHSRA00001249455 .	Karishma Classic Mouje Karanje Turf Satara Tal Dist Satara Satara Flat No S3 2nd Floor Plot No 37 Satara- 415002 Maharashtra 415002. Bounded By- North: Open Space, South: Adj Property, East: Adj Property, West: Adj Property. Date of Possession- 22-Mar-22	15-06-2021 Rs. 23,05,504/-	Satara-B
	Baburao Haribhau Mulik (Borrower), Varsha Baburao Mulik (Co-Borrower), LHPUN00001301441	2nd Floor Parth Darshan Apartment Ambegaon Sr No 15 20 21B 11 202 Pune- 411046 Maharashtra 411046. Bounded By- North: Road, South: Adj Property, East: Adj Property, West: Adj Property. Date of Possession- 23-Mar-22	15-06-2021 Rs. 23,82,896/-	Pune-B
	Jainoddin Hajubhai Sayyad (Borrower), Asiya Jainoddin Sayyad (Co-Borrower), LHPUN00001272726 .	4th Floor Plot No 312 Silver Star Co- Operative Housing Society Hadapsar Near Yusufiya Masjid Hadapsar 405 Pune- 411028. Bounded By- North: 30 ft Road, South: 80ft D.P Road, East: By Harshed Construction, West: Property of Shakil Sayyad. Date of Possession- 23-Mar-22	15-06-2021 Rs. 23,60,516/-	Pune-B
	Mahendra Dnyanu Bamane (Borrower), Vasanti Mahendra Bamane (Co- Borrower), NHKPR00000736150.	Family Unit No. S-2, Parth Residential & Commercial Complex, 2nd Floor, Opp. S. T. Stand Kodoli, C.S. No. 1527, Tal- Panhala, Dist- Kolhapur. Kodoli- 416114. Bounded By- North: C S No 1457, South: C S No 1528, East: Govt Road, West: C S No 1526. Date of Possession- 23-Mar-22	17-11-2021 Rs. 4,43,572/-	Kolhapur-B
	Manisha Sharad Jambhale (Borrower), Sharad Chandrakant Jambhale (Co- Borrower), LHPUN00001313110.	4th Floor Sahil Heights Ambegaon Khurd Milkat No 1 51 1 52 And 1 53 Pune 401 Pune Maharashtra 411046. Bounded By- North: Not Provided, South: Not Provided, East: Not Provided, West: Not Provided. Date of Possession- 23-Mar-22	10-05-2021 Rs. 27,97,792/-	Pune-B
17.	Manohar Annasb Bhilwade (Borrower), Meenakshi Manohar Bilawade (Co- Borrower), NHICH00000811834 .	Behind Bus Stand,shivnakwadi, Tal Shirol, Dist Kolhapur, Gat No 671 Plot No 171 Kolhapur-416103. Bounded By-North: Property of Bhau Dada Khot, South: Road, East: Property of Chabutai Khot, West: Property of Pandurang Bhilwade. Date of Possession-24-Mar-22	27-08-2021 Rs. 11,31,988/-	Kolhapur-B
18.	Navnath Kishan Shinde (Borrower), Rekha Navnath Shinde (Co-Borrower), LHPUN00001302891.	1st FIr, Nirmitee Classic, A Wing, Nr Pimple Nilakh Bus Stop, Pimple Nilakh. Sr No 1 15 Flat No 1 Maharashtra 411027. Bounded By- North: New Nig Bazar Shop, South: Internal Space, East: Open Space, West: Internal Road. Date of Possession- 23-Mar-22	15-06-2021 Rs. 31,16,071/-	Pune-B
	Nilesh Dilip Kondhare (Borrower), Swati Nilesh Kondhare (Co-Borrower), LHPWK00001354333 .	Flat No 301 Near Bank Of Maharashtra Kadamwakwasti New Gat No 461 P No 63 Pune- 412201. Bounded By- North: Old S No 8/2, South: 30 Ft Road, East: Plot No 65, West: Plot No 63. Date of Possession- 23-Mar-22	20-10-2021 Rs. 39,89,713/-	Pune (Wakad)-B
	Palnath Minachi Nadar (Borrower), Sendilkumar Palnath Nadar (Co- Borrower), NHMUM00001271184 .	301 3rd Floor Jasmine J Wing New Golden Nest Phase III Goddev Bhyander 53 Thane- 401105. Bounded By- North: Internal Road , South: Residential Building, East: I Wing, West: Road. Date of Possession- 23-Mar-22	20-10-2021 Rs. 16,06,491/-	Andheri - Mumbai-B
	Palnath Minachi Nadar (Borrower), Sendilkumar Palnath Nadar (Co- Borrower), NHMUM00001271185 .	301 3rd Floor Jasmine J Wing New Golden Nest Phase III Goddev Bhyander 53 Thane- 401105. Bounded By- North: Internal Road, South: Residential Building, East: I Wing, West: Road. Date of Possession- 23-Mar-22	20-10-2021 Rs. 5,91,933/-	Andheri - Mumbai-B
	Sandeep Narayan Salunkhe (Borrower), Mohini Sandip Salunkhe (Co-Borrower), NHSRA00000824913.	CTS No 528 A1 Plot No 3 And 4 Sadar Bazar Peth Parijat Colony Powai Naka CTS No 528A1 Satara- 415001. Bounded By- North: Plot No 1 And 2, South: Plot No 5, East: Adj S No, West: Road. Date of Possession- 22-Mar-22	28-09-2021 Rs. 1,84,16,465/-	Satara- B
	Vidya Laxman Gavali (Borrower), Prashant Shankarrao Kharat (Co- Borrower), NHBMT00000827020 .	Shop No3 1st Floor, Plot No 25, Pravin Plaza, G No 185 A1, Samruddhi Complex, Tal Baramti Dist Pune, General Ward Jalochi CTS No 532 B 5 Baramati- 413102. Bounded By- North: Comman Passgae , South: CTS No 532, East: Duct, West: Shop No 4. Date of Possession- 22-Mar-22	28-09-2021 Rs. 41,94,411/-	Pune-B
	Avinash Shivaji Adhore (Borrower), Sunita Avinash Adhore (Co-Borrower), LHPWK00001330060.	Flat No 105 Tanish Vatika Alandi Devachi Tal Khed Charoli Alandi Road Pune SR No. 22/1 Hissa No. 1 To 6 Pune- 412105. Bounded By- North: Adjusunt Property, South: Adjusunt Property, East: Adjusunt Property, West: Charoli Alandi Road. Date of Possession- 23-Mar-22	22-12-2021 Rs. 28,20,997/-	Pune (Wakad)-B
∠5.	Pooja Dhananjay Naik (Borrower), Dhananjay Sahadev Naik (Co- Borrower), Sahdev Naik	Flat No 1603 Flat No 1103 11 Th Floor A Wing Aims Sea View Eden Park Navghar Bhayander East 1 Thane- 401105 . Bounded Bv- North: Road. South:	22-12-2021 Rs. 42,54,967/-	Andheri - Mumbai-B

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date of Possession- 23-Mar-22

Bounded By- North: Road, South: Compound Wall, East: B Wing, West: Road

Borrower), Sahdev Naik

(Co-Borrower), NHMUM00001252325.

Authorized Officer ICICI Home Finance Company Limited

**PUBLIC NOTICE** 

NOTICE is hereby given to the public that Sadhu Vaswani Mission, Bombay having it's office at Flat No. 13/14 Gitanjali, behind Radio Club, Colaba Mumba 400005 ,have agreed to sell to our client, the Flat Premises No. 30, in 'Kartar Bhavan', Minoo Desai Road, Colaba, Mumbai 400005 described in the Schedule hereunder written;

All persons having any claim, objection, demand, share, right, interest and/oi benefit in respect of the said Premises or any part thereof by way of sale, transfer, exchange, easement, right, interest, share, mortgage, development rights, lease, license, sub-lease, tenancy, sub-tenancy, charge, encumbrance occupation, covenant, gift, trust, bequest, inheritance, bequest, maintenance possession, lien, *lis-pendens*, family arrangement/settlement, decree or order of any court of law or any concerned authority, partnership, or otherwise howsoever and of whatsoever nature are hereby requested to give notice thereof in writing, along with documentary evidence, to the undersigned having its office at 75/76 Estheliza, Lakshmi Building, opposite Bombay Store, Sir. P. M. Road, Fort, Mumbai 400001 within 7 days from the date hereof, failing which, the claim or claims, if any, of such person or persons will be considered to have been waived, released, relinquished and/or abandoned.

#### THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO

(Description of the said Premises) 5 (five) shares of Rs.50/- each, and bearing distinctive nos.136 to 140 (both

inclusive) and represented by Share Certificate No. 28 dated 1st March, 1957 issued by Kartar Bhavan Co-operative Housing Society Limited and as incidenta thereto all right, title and interest in Flat No. 30 admeasuring 540 square feet (carpet area) (which area is inclusive of balcony) on the 4th floor, in the building known as 'Kartar Bhavan' situate, lying and being at Cadastral Survey Nos. 526 (part) of Colaba Division situate, lying and being at Minoo Desai Road, opp Fariyas Hotel, Colaba, Mumbai 400 005.

Dated this 26th day of March 2022

यूको बैंक

Patrawala & Co Advocates for Purchase

纶 (भारत सरकार का उपक्रम)

**UCO BANK** (A Govt. of India Undertaking)

Panvel Branch, Shop No.1, Neel Atharva Building 239/2,

#### MTNL Road Panvel -410206/panvel-410206.Raigad, Email: panvel@ucobank.co.in Ph-022-27462320/27463121 SSESSION NOTICE [Appendix IV] [Rule-8 (1)] (For Immovable Proper

Whereas, The undersigned being the Authorised Officer of **UCO Bank**, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 09.04.2018 calling upon the borrower/mortgagor/guarantor Mr. Shashikant G Choudhary And Mrs. Saroj Shashikant Choudhary to repay the amounts mentioned in the notice being Rs.18,043,92.55 (Rupese Eighteen Lakh Four Thousand Three Hundred Ninety Two And Fifty Five Paisa Only) as on 28.02.2018 with further interest at the contractual rate on the aforesaid amount together with incidental expenses, cost, charges etc. within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower/mortgagor/guarantor having failed to repay the amount notice is hereby given to the borrower and public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rules, 2002 on this 24th day of March 2022.

The Borrowers/Mortgagor/Guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the UCO Bank, Panvel Branch for amount Rs.18,04,392.55 (Rupees Eighteen Lakh Four Thousand Three Hundred Ninety Two And Fifty Five Paisa Only) and interest thereon.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section(8) of section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets.

#### Description of Immovable property

Flat No. 001, admeasuring 500.00 sq.ft. (Built up area) on the Ground Floor, in the building known as "Hari Ganga Co. Op. Hsg. Society Ltd.," Plot No. 112/113, Sector No. 10, New Panvel, Tal. Panvel, Dist. Raigad. Pin-410206.

Date: 24.03.2022

Authorised Officer (Uco Bank)

## PCS TECHNOLOGY LIMITED

CIN: L74200MH1981PLC024279

Regd. Off.: 82/6/1, Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar Dighi-Pune-411015 Corp. Office: 7th floor, Technocity, plot no. X-5/3, MIDC, Mahape, Navi

Mumbai-400710. Tel.: 02241296111, Fax no.: +912241296082 Website: www.pcstech.com

**NOTICE** 

Notice is hereby given that PCS Technology Limited ("the Company") is seeking approval of the Members of the Company by the way of Postal Ballot through Remote Evoting on

the following resolutions SN Description of Resolution Re-designation of Mr. Harish Chandra Tandon from Non- Executive Non-Independent Director to Non-Executive Independent Director of the Company Appointment of Mrs. Mona Bhide (DIN: 05203026) as Non-Executive Woman Director on the Board of the Company

3 To Approve Related Party Transactions

The Postal Ballot Notice is also available on the website of the Company at www.pcstech.com and on the website of CDSL (e-voting agency) at www.evotingindia.com

In compliance with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020, No. 22/2020 dated June 15, 2020, No. 33/2020 dated September 28, 2020, No. 39/2020 dated December 31, 2020. No. 10/2021 dated June 23, 2021 and No. 20/2021 dated December 8, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India, this Notice is being sent only through electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Tuesday, 22nd March, 2022 ('Cut-off date'). Accordingly, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope is not being sent to the Members for this Postal Ballot

The Company has engaged the services of Central Depository Services Limited ('CDSL') to provide remote e-voting facility to its Members. The remote e-voting period commences Tuesday, 29th March, 2022 from 9.00 A.M. and ends on Wednesday 27th April 2022 at 5.00 P.M. The e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paidup equity share capital of the Company as on Cut-off date. Please note that communication of assent or dissent of the Members would only take place through the remote e-voting system. The instructions for remote e-voting are provided in the Notice.

This disclosure is being given pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.

By Order of the Board For PCS TECHNOLOGY LIMITED

Date: 25th March, 2022

Company Secretary & Compliance Officer Place: Mumbai



BOISAR BRANCH TAPS STAFF COLONY BOISAR, DIST: PALGHAR, - 401 504 PHONE: 02525-272380 Email:boisar@unionbankofindia.co

Mehul Monani

Date: 25.02.2022

Ref NO :665-140154 MR. SHASHANK ASHOK SHRIVASTAVA

FLAT NO 104, 1ST FLOOR, A WING, LOTUS BUILDING, VILLAGE BOISAR, NEAR VIGNA SCHOOL, POLICE COLONY ROAD, BOISAR EAST - 401501

ALTERNATIVE ADDRESS TYPE T/2, ROOM NO 52, CIDCO COLONY, BOISAR, TALUKA DISTRICT: PALGHAR - 40150 MRS. ARCHANA SHASHANK SRIVASTAVA

TYPET/2, ROOM NO 52, CIDCO COLONY, BOISAR, TALUKA DISTRICT: PALGHAR-401504 Sir/Madam

SUB : Enforcement of Security Interest Action Notice- In connection with the cred facilities enjoyed by you with us-Classified as NPA

We have to inform you that your Home loan account & car loan account of Mr. Shashank Ashok Shrivastava with Boisar Branch has been classified as NPA account w.e.f 31.01.2020 pursuant to your default in making repayment of dues/interest . As on 28.02.2020, a sum of Rs.32,06,231.44/-(Rupees Thirty Two lacs six thousand two hundred and thrity one and paise fourty fou

<b>only)</b> is outstanding i	only) is outstanding in your account as snown below.					
Nature of limit	Amount (Rs. in lacs )	Outstanding amount (Rs.)	Rate Of Interest			
Home loan 320506650140154	25.50	25,20,343.05	8.30%			
Union Miles 320506520200287	8.35	6,85,888.39	8.80%			
Total	33.85	32,06,231.44				

In spite of our repeated demands you have not paid any amount towards the amount outstanding n your account/ you have not discharged your liabilities

We do hereby call upon you in terms of section 13 (2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and enforcement of Security Interest Act, 2002 to pay a sum o Rs.32.06.231.44/- (Rupees Thirty Two lacs six thousand two hundred and thrity one and paise fourty four only) together with contractual rate of interest from 28.02.2020 with monthly est as per the terms and conditions of loan documents executed by you and discharge you liabilities in full within 60 days from the date of receipt of this notice, failing which, we shall be onstrained to enforce the following securities created by you in favour of the bank by exercising any or all of the rights given under the said Act:

#### **DESCRIPTION OF THE SECURED ASSET:**

Flat no 104, 1st floor, A wing Building known as Lotus situated at Survey no 60, old Survey no 90/2P, H no 2A of village Boisar, Near Vignan School, Police colony road, Boisar east, Palghai 401501 owned by Mr. Shashank Ashok Shrivastava.

Please note that if you fail to remit the dues with in 60 days and if the Bank exercises all its rights under this Act and if the dues are not fully satisfied with the sale of the proceeds of the secured ssets, we shall be constrained to take appropriate legal action against you in a court of law/Deb Recovery Tribunal for recovery of the balance amount from you.

You are further requested to note that as per Section 13(13) of the Act, on receipt of this notice you are restrained/prevented from disposing of or dealing with the above securities except in the

usual course of business vithout the consent of the bank. Please also note that any violation of this section entails seriou The Borrower attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act,

spect of time available, to redeem the secured assets

Yours faithfully

AUTHORISED OFFICER Union Bank of India

# राज्यात उष्णतेच्या लाटेची भीती

(पान ३ वरून) दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण आणि काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर, कोकणात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

# तापभान...

२८ मार्चपासून उत्तर भारतात राजस्थानपासून पुन्हा उष्ण लहरी सक्रिय होत आहेत. त्याचा परिणाम म्हणून उत्तर भारतासह महाराष्ट्रही तापणार आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात प्रामुख्याने कमाल तापमानात चार ते पाच अंशांनी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

**सद्यः स्थिती..**. मुंबई ३२.५-२३.८, रत्नागिरी ३२.५-२५.३, पुणे ३७.८-२३.४, जळगाव ४०.२-१९.७, कोल्हापुर ३८.८-२४, महाबळेश्वर २८.८-१९ , नाशिक ३७.२-१९.८, सांगली ३६.४-२३.६, सातारा ३७.१-२४, सोलापूर ४०.५-२४.२, औरगाबाद ३८.४-२२.१, परमणी ३९-२६, नांदेड ३९-२५.२ आणि अकोला ४२-२६ (सर्वाधिक)



शाखा: ॲक्सिस बँक लि.,कार्यालय - कोल्हापूर, दसरा मजला, इन्सिय्निया बिल्डिंग, युनिट नं. २०१/ए फायर ब्रिगेड समोर, ताराराणी चौक, कावळा नाका, कोल्हापूर - ४१६००१

#### ताबा नोटीस रुल ८(१) स्थावर आणि जंगम मालमनेकरीता

ज्याअर्थी खाली सही करणार ॲक्सिस बँक लि. कोल्हापुर शाखेचे अधिकृत अधिकारी यांनी सिक्यरिटायझेशन ॲण्ड रीकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या सेक्शन १३(१२) व रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून अर्जदार **श्री. सुनील दशरथ साळ्खे,** आणि सह-कर्जदार सी. सुनिता सुनील साळुंखे यांना सदर कायद्याच्या सेक्शन १३(२) अंतर्गत दि. २१/०३/२०२० रोजी मागणी नोटीस बजावली होती की त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली बँकेला वेणे असलेली रक्कम रू. ६,७०,९५७/- (रू. सहा लाख सत्तर हजार नऊरो सत्तावन्न फक्त) दि. १६/०३/२०२० रोजी (दि. १६/०३/२०२० पर्यंतच्या लागू केलेल्या व्याजासहीत) आणि त्यावरील दि. १७/०३/२०२० पासूनचे करारानुसार दराने होणारे व्याज तसेच प्रासंगिक खर्च, किंमत आणि आकार इ. अशी सर्व रक्कम सदर नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आंत परत

कर्जदार, जामीनदार आणि वर नमुद करण्यात आलेले अन्य, सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्यामळे विशेषत: कर्जदार,जामीनदार आणि अन्य तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) व रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून तसेच बँकेने दाखल केलेल्या Cri. M. A. No. 678/2020 संदर्भात माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी, कोल्हापूर यांनी दि. २२/१२/२०२१ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा दि. २२/०३/२०२२ रोजी प्रत्यक्ष ताबा घेतला आहे. विशेषत: कर्जदार, जामीनदार आणि वर नमूद करण्यात आलेले अन्य तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की. त्यांनी सदर मालमत्तेसदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो ऑक्सिस बँक लि.-कोल्हापूर शाखा यांना येणे असलेली रकम रू. ६,७०,९५७/-(स्त. सहा लाख सत्तर हजार नऊशे सत्तावन्न फक्त) दि. १६/०३/२०२० रोजी (दि. १६/०३/२०२० पर्यंतच्या लागू केलेल्या व्याजासहीत) आणि त्यावरील दि. १७/०३/२०२० पासूनचे करारानुसार होणारे ठ्याज अशा सर्व रक्कमेच्या अधीन राहील.

सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सरफेसी ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरत्दींकडे वेधून घेतले जात आहे

स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील

शॉप नं. ०१ चा सर्वसामाईक भाग, क्षेत्रफळ १६.३७ चौ.मी., तळमजला, इंदिरा टॉवर्स, प्लॉट नं. १ आणि २ वर बांधण्यात आलेले, आर.एस. नं. ८४८/१, अशोक शिंदे मॉल जवळ, गारगोटी रोड, 'ए' वॉर्ड,कळंबा, कोल्हापुर, चतुःसीमा : पूर्वेस – केएमसी रोड, पश्चिमेस : शॉप नं. २, दक्षिणेस : शॉप नं. ५. उत्तरेस : रस्ता अधिकृत अधिकारी,

दिनांक: २२/०३/२०२२ ठिकाण : कोल्हापुर

ऑक्सिस बँक लि.

# अल्टीमो फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड

# लिलाव विक्री सुचना

भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळ (अवसायन प्रक्रिया) नियम, 2016 मधील नियम 33 सह वाचण्यात येणारया नादारी व दिवाळखोरी संहिता, 2016 मधील अनुच्छेद 35(1)(एफ) अंतर्गत याद्वारे सर्व लोकांन सुचित करण्यात येते की खाली नमुद केल्यानुसार कंपनीच्या मत्तांचा ई-लिलाव खाली दिल्याप्रमाणे घेण्यात येईल

अ. क्र.	मत्ता	स्थान व पत्ता	आरक्षित किमत (रु. लक्ष मध्ये)	वयाणा रक्कम (रु. लक्ष मध्ये)
1	111012000000000000000000000000000000000	सदिनका 401, चौथा मजला, एचॐडएम रॉयल, बिल्डींग 1बी, कोंडबा, पुणे - 411048 (बिल्ट-अप क्षेत्रफळ सुमारे 1780 चौ.फू. चर्ट्ड क्षेत्रफळ 1341 चौ.फू.)		7,40,000/-
2		सदनिका 402, चौथा मजला, एचऔंडएम रॉक्ल, बिल्डींग 1बी, कोंडवा, पुणे - 411048 (बिल्ट-अप क्षेत्रफळ सुमारे 1780 चौ.फू. चर्ट्स क्षेत्रफळ 1341 चौ.फू.)		7,40,000/-

सर्व स्थानांसाठी पाडणीचा दिनांक व वेळ: 26/03/2022 ते 10.04.2022 स. 11.00 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत सहभागासाठी विनंतीपत्र/ केवायसी/ बयाणा रकमेचा पुरावा इ. सादर करण्याचा दिनांक व वेळ: 12.04.2022 पर्यंत अवसायक/ त्यांचे प्राधिकत अधिकारी बांचेकडे ई-लिलाबाचा दिनांक व बेळः 14.04.2022 रोजी दू. 3.00 ते 5.00 वाजेपर्यंत वर्रेल मनांचा प्रत्यक्ष ताबा कंपनीचे अवसायक म्हणून निम्नस्वाक्षरीकार्यकडे आहे. काही लागू मुद्रांक शुल्के हस्तांतरण शुल्के, अनुषंगिक व इतर शुल्के असल्यास त्यांचा भरणा करण्याची जवाबदारी खरेदीदाराची असेल. प्रचलित दबने जीएसटी लागु असेल. बयाणा रक्कम ''अल्टीमो फॅब्रिक्स प्रायक्टेट लिमिटेड'' यांचे नावे काढलेल्या आणि मुंबर येथे देव असलेल्या डाफ्टडारे भरावी किंवा हा भरणा अल्टीमो फेंब्रिक्स प्रायकेट लिमिटेड च्या अवसावन खाते - खाते क्र. 00000065249826134, स्टेट बेंक ऑफ इंडिया, इंड फायनान्स शाखा, मुंबई, शाखा कोड - 08965 आवएफएससी कोड - SBIN0008965 मध्ये करण्यात यावा.

कोणत्याही माहितीसाठी बोलीदारांनी मुदला ब्रोडी - मोबा.क. 9823900332/ 7507779051 आणि श्री अनुराग कुमार सिन्हा +919482561916 यांचेशी संपर्क साधावा.

हमेल आवडीः camrudulkejdiwal@gmail.com,liquidation.ultimofabrics@gmail.com सदर ई-लिलाव ''जशी आहे जेथे आहे'' आणि ''जशी आहे जे काही आहे'' तत्त्वावर ऑनलाईन घेण्यात येईल. ह लिलाव अवसायकांचे मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार हेल्पलाईन क्र. 9016641848, ईमेल support@auctionfocus.in च्या माध्यमातून www.auctionfocus.in या वेब पोर्टलवर ग्रबविण्यात येईल. ऑनलाईन ई-लिलाव प्रपत्र, जाहीरनामा आणि ऑनलाईन लिलावाच्या सामान्य अटी व शर्ती असलेले ई-लिलाब निविदा दस्ताबेज www.auctionfocus.in वा वेबसाईटवर उपलब्ध असून आवश्यकत भासल्यास ते वेळोवेळी अपडेट करण्यात येईल. निम्नस्याक्षरीकातंच्या माहितीनुसार संदर मत्तांवर कटलेही बोजे नाहीत परंतु, इच्छुक बोलीदारांनी लिलावात काढण्यात आलेल्या मतांवरील बोज्यांच्या संदर्भात स्वतः स्वतंत्रपणे चौकशी करावी ही लिलाव जाहिरात निम्नस्वाक्षरीकारांद्वारे देण्यात वेणारे वचन नसून तसे समजण्यात वेऊ नये. याशिवाय, सदर जाहिरात कोणत्वाही प्रकारे कंपनीच्या मत्तांच्या विक्रीसाठी असलेले माहितीपत्रक किंवा प्रस्ताव दस्तावेज किंवा प्रस्ताव पर समजण्यात येऊ नये, लिलाबाच्या इतर अटी व शती www.auctionfocus.in या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत.

मृदुला क्लेटस ब्रोडी दिनांक: 26.03.2022 अल्टीमो फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड च्या अवसायव IBBI/IPA-001/IP/P-01702/2019-2020/12681 नोंदणीकृत पत्ताः सदनिका क्र. ए-403, सिल्बर इस्टेट अपार्टमेंट, मनीय नगर, नागपुर - 440014

प्रपत्र-अ

# जाहीर घोषणा

(भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळ (कॉर्पोरेट व्यक्तींसाठी दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया) नियम, 2016 मधील नियम 6 अंतर्गत)

'सीकेडीपॅक पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड'च्या घेणेकऱ्यांनी लक्ष द्यावे

Г	संबंधि	त तपशील
1.	कॉर्पोरेट देणेकऱ्याचे नाव	सीकेडीपॅक पॅकेजिंग प्रायखेट लिमिटेड
2,	कॉर्पेरिट देणेकऱ्याच्या स्थापनेचा दिनांक	14/07/2008
3.	ज्यांचे अंतर्गत कॉपॉरेट देणेकरी नॉदणीकृत आहे त्या प्राधिकरणाचे नाव	कंपनी निबंधक, पुणे
4.	कॉर्पेरिट देणेकऱ्याचा कॉर्पेरिट ओळख क्र./ मर्यादित दायित्व ओळख क्र.	U21012PN2008PTC132413
5.	कॉर्पोरेट देणेकऱ्याच्या नींदणीकृत व मुख्य कार्यालयाचा पत्ता	सदिनका क्र. 16, बिल्डींग क्र. डी, कुमार क्लासिक, औध, पुणे, महाराष्ट्र-411007
6.	कॉर्पेरिट देणेकऱ्याच्या संदर्भात दिवाळखोरी सुरु होण्याचा दिनांक	24/03/2022
7.	नादारी निराकरण प्रक्रिया समाप्त होण्याचा अंदाजे दिनांक	19/09/2022
8.	अंतरिम निराकरण व्यावसायिक म्हणून काम पाहणाऱ्या दिवाळखोरी व्यावसायिकाचे नाव य नोंदणी क्रमांक	श्री बालाजी पृथ्वीराज सिंग IBBI/IPA-001/IP-P-02020/ 2020-2021/13113
9.	अंतरिम निराकरण व्यावसाविकाचा बोर्डांकडे नोंदणी असलेला पत्ता व ई-मेल	ऑफिस क्र. 102, कल्पतरू, प्लॉट क्र. 51, 52, आदित्वनगर, सूत गिरणी चौक, औरंगाबाद bpsinghandco@gmail.com
10.	अंतरिम निराकरण व्यावसायिकाशी पत्रव्यवहार करण्यासाठी वापरावयाचा पत्ता व इंमेल	ऑफिस क्र. 102, कल्पतरू, प्लॉट क्र. 51, 52, आदित्वनगर, सूत गिरणी चीक, औरंगाबाद ई-मेरन Cirp.ckdpack@gmail.com
11.	दावे सादर करण्याचा शेवटचा दिनांक	07/04/2022 (म्हणजे अंतरिम निगकरण व्यावसायिकास आदेशाची सूचना मिळण्याच्या दिनांकापासून 14 दिवस)
12.	अंतरिम निराकरण व्यावसायिकाने निश्चित केलेले सेक्टर 21 मधील उप-विभाग (6अ) च्या कलम(ब)अंतर्गत घेणेकऱ्यांचे वर्ग	लागू नाही
13.	एखाद्या वर्गातील घेणेकऱ्यांचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून काम पाहणारे म्हणून ओळख असलेल्या दिवाळखोरी व्यावसायिकांची नावे (प्रत्येक वर्गासाठी तीन नावे)	

वाद्वारे सूचित करण्यात येते की राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ यांनी दि. 24/03/2022 रोजी 'सीकेडीपॅक पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड' यांची कॉपीरट निराकरणप्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. यादारे 'सीकेडीपॅक पॅकेजिंग प्रायकेट लिमिटेड'च्या घेणेकऱ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी दि. 07/04/2022 पर्यंत पुराव्यांसह आपले दावे प्रवेशिका क्र. 10 वर नमृद पत्यावर अंतरिम निराकरण व्यावसायिकाकडे सादर करावेत. वित्तीय घेणेकऱ्यांनी पुराव्यांसह आपले दावे केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर करावेत. इतर सर्व घेणेकऱ्यांनी पुराव्यांसह आपले दावे टपालाने किया इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर करावेत. खोटे किंवा दिशाभूल करणारे दावे सादर केल्यास दंड होक शकतो.

https://www.ibbi.gov.in/home/downloads

दिनांक : 24/03/2022 (स्वा/-) श्री बालाजी पृथ्वीराज सिंग स्थान : औरंगाबाद ( अंतरिम निराकरण व्यावसायिक

# 'ईडी'कडून प्रताप सरनाईक यांची ११ कोटींची मालमत्ता जप्त

## लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडमधील (एनएसईएल) कोटी रुपयांच्या 4,600 फसवणुकीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची ११.३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचे अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) सांगण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये ठाण्यातील दोन सदनिका आणि जिमनीचा समावेश

एनएसईएल, आस्था ग्रुपच्या एका थकबाकीदाराने २०१२-१३ दरम्यान २१.७४ कोटी रुपये विहंग आस्था गृहनिर्माण प्रकल्प एलएलपीमध्ये वळवले होते. यापैकी ११.३५ कोटी रुपये सरनाईक आणि त्यांच्या नियंत्रणाखाली कुटुंबीयांच्या असलेल्या विहंग एंटरप्रायझेस आणि

ABDUL REHMAN

MOHMED KHALID

PALAK BHARTIA

R MANGALA

R MANGALA

Place: PUNE

Date: 25.03.2022

बँक ऑफ़ इंडिया

नातं बॅकिंग पलिकडचं

दि. २४/०३/२०२२ रोजी ताबा घेतला आहे.

सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे.

अशा सर्व रक्कमेच्या अधीन राहील.

पॅसेज, **पश्चिमेस**: मोकळी जागा,

दिनांक : २४/०३/२०२२

ठिकाण : लवळे / पिरंग्ट

दिनांक: 25 मार्च, 2022

SHAIKH

SHAIKH

इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडला

आस्था समुहाकडे एनएसईएलचे २४२.६६ कोटी रुपये देणे बाकी आहे. असे ईडीतर्फे सांगण्यात आले. आस्था ग्रुपकडून उरलेले १०.५० कोटी रुपये योगेश देशमुख नावाच्या व्यक्तीला दिले गेले होते. ही रक्कम ईडीने आधीच जप्त केली आहे. या प्रकरणात यापूर्वीच ३,२४२.६७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य सद्यस्थितीला ३,२५४.०२ कोटी रुपये एवढे आहे, असा दावा ईडीने केला आहे.

एनएसईएलविरोधात २०१३ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे

shares

440

110

**लवळे शाखा :** मू.पो. लवळे, राऊत नगर,

ता. मूळशी, पुणे ४११०४२ फोन : ०२०-२५१७१८६८

ईमेल : Lavale.Pune@bankofindia.co.in

156814954

156815203

318449209

318449458

159261945-

159262194

320896200

320896449

160032485

160032704

321666740

321666959

160032705 160032759

321666960

321667014

Company Secretary

अधिकृत अधिकारी,

बँक ऑफ इंडिया

For Sterlite Technologies Limited

STERLITE TECHNOLOGIES LIMITED

Regd. Office: E 1, MIDC Area, Waluj, Aurangabad, Maharashtra- 431 136, INDIA.

CIN: L31300MH2000PLC269261 Phone: +91-020-30514000

Fax: +91-020-30514113 | Email: secratarial@sterlite.com | Website: www.stl.tech

NOTICE is hereby given that the following Share Certificates of Face Value Rs.2/- of

the Company as per details given hereunder have been reported LOST/MISPLACED

and if no OBJECTION is received within 15 days from the date of publication of this

180965

195112

199402

199403

अॅपेंडिक्स IV [रुल ८(१) पहा]

ताबा नोटीस (स्थावर मालमत्तेकरीता)

ज्याअर्थी खाली सही करणार, **बँक ऑफ इंडिया**चे अधिकृत अधिकारी यांनी

दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट

(एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून

कर्जदार सौ. अक्कबाई रामण्णा पाटील आणि लक्ष्मी राजू पाटील यांना

दि. ०७/०९/२०२२ रोजी मागणी नोटीस बजावली होती की,त्यांनी सदर नोटीसीत

नमूद केलेली बँकेला येणे असलेली रक्कम रू. २२,७०,०८७.७८ (रु. बावीस लाख सत्तर

हजार सत्त्याऐंशी आणि पैसे अठ्ठ्याहत्तर फक्त) आणि त्यावरील दि. ३०/०४/२०२१

पासूनचे व्याज अशी सर्व रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या

कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्यामुळे कर्जदार आणि सर्वसाधारण

जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर

कायद्याच्या सेक्शन १३(४) व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या

रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा

विशेषतः कर्जदार व सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर

मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये, असा व्यवहार केल्यास तो बँक ऑफ इंडिया यांना येणे

असलेली रक्कम रू. २२,७०,०८७.७८ आणि त्यावरील दि. ३०/०४/२०२१ पासूनचे व्याज

सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या

स्थावर मालमतेचा तपशील

फ्लॅट नं. १०५ चा सर्वसामाईक भाग, पहिला मजला, बी विंग, सनशाईन जॉय को-

ऑपरेटिव्ह सोसायटी लि., सर्व्हे/गट नं. ५६, शहर किंवा गांव पिरंगुट, ता. मुळशी, जि.

पुणे- ४१२११५ येथे नोंदणिकरण उप-जिल्हा मुळशी आणि जिल्हा पुणे यांच्या हद्दीत

चतुःसीमाः उत्तरेसः फलॅट नं. १०६, दक्षिणेसः जिना आणि डक्ट, पूर्वेसः डक्ट आणि

Notice, we shall consider issue of Duplicate Share Certificates thereof:

Folio no.

A22718

P22583

R07840

R07841

शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. आरोपींनी प्रकरणातील गुंतवणुकदारांची फसवणूक करण्याचा गुन्हेगारी कट रचला, त्यांना एनएसईएलच्या व्यासपीठावर व्यापार करण्यास प्रवृत्त केले, अस्तित्त्वात नसलेल्या कंपन्यांच्या पावत्यांसारखे बनावट दस्तावेज तयार केले, खोटी खाती तयार केली आणि त्याद्वारे ५.६०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यावहार करून १३ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आतापर्यंतच्या तपासात विविध गुंतवणुकदारांकडून गोळा केलेले पैसे एनएसईएलच्या कर्जदार सदस्यांनी रिअल इस्टेटमधील

## झाले काय?

आर्थिक व्यवहार आणि छाननीच्या आधारावर सरनाईक यांच्या ठाणे येथील दोन सदनिका आणि जिमनीचा समावेश असलेली ११.३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. आर्थिक गैरव्यवहार कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचेही ईडीने स्पष्ट केले आहे.

गुंतवणुक, थकीत कर्जाची परतफेड

आणि इतर आर्थिक व्यवहारांसाठी

वळवल्याचे उघड झाले आहे.

# शाळकरी मुलीवर अत्याचारः आरोपी अटकेत

# लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शाळेत शिरून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेने पकडले. शाळेच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच मुलीने दिलेल्या वर्णनाआधारे आरोपीचा माग काढण्यात आला. मंगेश तुकाराम पदमुले (वय ३६, रा. पांडवनगर, मूळ रा. आजगणी, जि. रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

एका शाळेत शिरून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. शाळेच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तसेच मुलीने दिलेल्या वर्णनानुसार गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली होती.

आरोपी पदमुले वडारवाडी माहिती भागात थांबल्याची पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले.

पदमुले बेरोजगार आहे. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, अमोल पवार, अजय थोरात, महेश बामगुडे, तुषार माळवदकर, शशीकांत दरेकर, राहुल मखरे आदींनी ही कारवाई केली.

# गुंतवणूक करताना शिस्त आणि सातत्य महत्त्वाचे !

'लोकसत्ता अर्थब्रह्म' परिसंवादात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

# लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कोणत्याही गुंतवणुकीच्या निर्णयामागे भविष्यासाठी योजलेल्या उद्दिष्टाचा जोड असेल, तर ती शिस्तीने आणि नेटाने होऊ शकते. दीर्घावधीच्या गृंतवणुक नियोजनांत शिस्त आणि सातत्य अत्यंत महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन 'लोकसत्ता अर्थब्रह्म' गुंतवणूक मार्गदर्शनपर परिसंवादात आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे पश्चिम विभागीय व्यवस्थापक शैलेंद्र दीक्षित यांनी शुक्रवारी येथे केले.

आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड प्रस्तुत आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड सह-प्रायोजक असलेला हा परिसंवाद एमईएस सभागृह, बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळा, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे सायंकाळी गुंतवणुकीस उत्सुक श्रोत्यांच्या मोठ्या उपस्थितीसह पार पडला. महागाईवर सातत्याने मात करेल

अशा पद्धतीची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. सध्या भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरतेचे वातावरण आहे. त्यावर गुंतवणुकदारांचे नियंत्रण नसते. मात्र बाजारातील अस्थिरतेचे गुंतलेल्या पैशांवर परिणामांचे व्यवस्थापन करणे आपल्याला शक्य आहे.

म्युच्युअल फंडातील 'एसआयपी' हा नियोजनबद्ध गुंतवणुक पर्याय स्वीकारून दीर्घकाळ गुंतवणुक केल्यास महागाईसह बाजारातील अस्थिरतेवर देखील मात करता येते. शिवाय यामुळे आर्थिक उद्दिष्टे कदाचित वेळेआधी देखील पूर्ण होऊ शकतात, असेही दीक्षित यांनी सांगितले.

परिसंवादातील दुसरे वक्ते अर्थअभ्यासक व स्तंभलेखक

# होंकसत्ता 🥐

**%** लोकमान्य

# पैशाच्या मुल्याची जाण हेच जोखीम व्यवस्थापन !

गुंतवणूक करताना अर्थसाक्षरता महत्त्वाची असते. मात्र अर्थसाक्षरता पुस्तकातून शिकता येत नाही. ती अनुमवातून अगवळणी पडत असते. गुंतवणूक जोखीम व्यवस्थापन करतान पैशाचे मुल्य समजून गुंतवणूक करणे आवश्यक आहे. कारण महागाईमुळे क्रयशक्ती कमी होते. तेव्हा योग्य वेळ आणि गुंतवणुक यांचा ताळमेळ साधून जोखीम कमी करता येईल, असे मार्गदर्शन ज्येष्ट अर्थसल्लागार दिलीप

सातभाई यांनी केले.

कौस्तुभ जोशी यांनी गुंतवणुक करताना गुंतवणूकदारांनी जोखीम, गुतवणुकीचा कालावधी, गृंतवणुकसमयी गृंतवणुकदारांचे वय, आर्थिक जबाबदारी आणि गुंतवायची रक्कम ही पंचसूत्री लक्षात ठेवली पाहिजे, असे सुचिवले. वय वाढते आपल्या जबाबदाऱ्यादेखील बदलत जातात. त्यामुळे त्यानुसार गुंतवणुकीचा आढावा घेऊन त्यामध्ये वेळोवेळी गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने बदल करणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात कुटुंबीयांनादेखील त्यात समाविष्ट करून घेतले पाहिजे, असा त्यांनी सल्ला दिला. वीस वर्षांपूर्वी आर्थिक माहिती देणारी परिसंस्था उपलब्ध नव्हती आज ती उपलब्ध असल्याने प्रत्येकाने त्याचा फायदा घेतला पाहिजे. असेही त्यांनी सांगितले.

कर नियोजन करणे ही आर्थिक नियोजनातील एक महत्त्वाची पायरी आहे. याचे सुयोग्य नियोजन म्हणजेच करबचत अर्थात मिळकतीची बचत करून तिला वाढवत नेणे आहे असे म्हणता येईल, अशा शब्दात गुंतवणुकीतील कर नियोजनाचे महत्त्व करसल्लागार आणि सनदी लेखापाल प्रवीण देशपांडे यांनी विशद

गुतवणूक करताना तिच्या कार्यक्षमतेकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही, तर त्याचे पुढे जाऊन मोठे दुष्परिणाम सहन करावे लाग् आर्थिक काही व्यवहारांबाबत तर करांचा पैल डावलताच येणार नाही, असे सांगत त्यांनी दक्षतेचा इशाराही दिला.

कार्यक्रमात लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि. चे पुणे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव उपस्थित होते. सर्वत्र व्याजदर कमी झाले आहेत. याचदरम्यान 'सेन्सेक्स वर -खाली हेलकावे खातो या पार्श्वभूमीवर 'लोकसत्ता अर्थब्रह्म महत्त्वाची बजावतो.

'लोकसत्ता' कायमच आर्थिक विषयांना प्राधान्य देऊन समाजात आर्थिक साक्षरता करण्याचे काम करतो, असे सांगत परिसंवादामागची भूमिका विशद करत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक 'लोकसत्ता'चे सह-संपादक मुकुंद संगोराम यांनी केले. परिसंवादाचे सूत्रसंचालन आणि वक्ते व श्रोत्यांदरम्यानच्या प्रश्नोत्तरात समन्वयाचे काम सुनील वालावलकर

# नाटक पुढे नेणाऱ्या संस्थेची पन्नाशी...

# (पान ३ वरून)

पिढीच्या वाटेला आलेल्या संवेदना आम्ही थिएटर ॲकॅडमी या व्यासपीठावरून व्यक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. 'घाशीराम कोतवाल' नाटकावरून झालेल्या प्रोग्रेसिव्ह असोसिएशन'मधुन (पीडीए) बाहेर पडलेल्या युवकांनी जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून आळेकर वाड्याच्या गच्चीवर २७ मार्च १९७३ संस्थेची स्थापना केली. 'झुलता पूल' या माझ्या व सुहास तांबे यांच्या 'डिअर पिनाक' या एकांकिकेने संस्थेची सुरुवात झाली. तर, 'मिकी आणि मेमसाहेब' ही संस्थेची पहिली नाट्यनिर्मिती होती. 'घाशीराम कोतवाल' नाटकाचा १६ डिसेंबर १९७२ रोजी शुभारंभाचा प्रयोग झाला.

# स्वतःची वास्तू...

सर्व कलांच्या आविष्कारासाठी थिएटर ॲकॅडमी संस्थेने मुकुंदनगर येथे सकळ ललित कला घर ही स्वतःची वास्तू साकारली आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षात संस्थेतर्फे नव्या नाटकाची भेट रसिकांना देण्यात येणार आहे. माधुरी पुरंदरे लिखित या नाटकाचे दिग्दर्शन युवा पिढीचा अभिनेता शिवराज वायचळ याने केले आहे. २३ एप्रिल रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे, असे थिएटर ॲकॅडमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे यांनी सांगितले.

बंद पडले. मिकी आणि मेमसाब नाटकानंतर थिएटर ॲकॅडमीची निर्मिती असलेल्या घाशीराम नाटकाचे प्रयोग लगेचच सुरू झाले. ६ डिसेंबर १९९२ रोजी मूळ संचातील कलाकारांसह घाशीराम कोतवाल नाटकाचा अखेरचा प्रयोग कोलकाता येथे झाला होता.

डॉ. जब्बार पटेल म्हणाले. पीडीए या संस्थेच्या भालबा केळकर यांनी

ताबा

नोटीस

रुल ८(१)

वसंत कानेटकर यांचे 'वेड्याचं घर उन्हात' हे प्रायोगिक नाटक केले. मला अभिनयाची संधी देणाऱ्या भालबांनी 'तू स्वतंत्र काम कर' असा सल्ला दिला. विजय तेंडुलकर यांच्या 'अशी पाखरे येती' नाटकाची निर्मिती पीडीएने केली. त्यानंतर घाशीराम कोतवाल नाटक वादग्रस्त होईल याची कल्पना भालबांनाही नव्हती. नाटक बंद करण्याचा निर्णय झाला. त्या वेळी अभ्यास गटातील युवकांनी विद्रोह किंवा बंडखोरी करण्यासाठी नव्हे तर मनाप्रमाणे विषय आणि रचना निवडता यावी या उद्देशातून संस्थेची स्थापना

केली. जाधव नाट्य संसारने कपडेपट

दिल्यानंतर घाशीराम कोतवाल नाटक

रंगमंचावर आले. त्यानंतर संस्थेने

'महापुर', 'महानिर्वाण', 'तीन पैशाचा

तमाशा', 'खेळिया', 'पडघम','बेगम

बर्वे' ही नाटके रंगमंचावर सादर केली. संगीतक या प्रकारामध्ये जाणारी, गद्य आणि संगीताचा वेगळ्या प्रकारे अर्थ लावणारी, रंगभूमीवर विषयाचे वेगळेपण आणणारी नाटके रसिकांनी आजही लक्षात ठेवली आहेत. पुण्यातील ही संस्था भारताच्या कानाकोपऱ्यात गेली आणि 'घाशीराम…' हे नाटक जगभरात गेले, असेही पटेल म्हणाले.

# कैद्याची आत्महत्या

# लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : येरवड्यातील खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गणेश जगन्नाथ तांबे (वय ५३, रा. मुंबई) या कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची उघडकीस आली. विरारमध्ये २०१० मध्ये झालेल्या

खुन प्रकरणात तांबे याला जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात तो शिक्षा भोगत होता. त्याला येरवड्यातील खुल्या कारागृहात मे २०१९ मध्ये हलविण्यात आले. त्याला कारागृहातील स्वयंपाकघरात काम देण्यात आले होते.

# 🙏 ॲक्सिस बँक लि.

प्रोजेक्ट ग्रीन कॅसल, गांव कामशेत, तालुका मावळ, जि. पुणे.

**सेंटल ऑफिस :** गिगाप्लेक्स, एनपीसी-१, ३ रा मजला, एमआबडीसी, ऐरोली नॉलेज पार्क, म्गलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई-४०० ७०८. **नोंदणीकृत कार्यालय :** त्रिशूल, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डन, एलिस ब्रिज,

ज्याअर्थी खाली सही करणार **ऑक्सिस बँक लि. चे** अधिकृत अधिकारी यांनी, दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) व रुल ३ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ अंतर्गत प्राप्त अधिकारांच वापर करून खाली नमूद केलेले कर्जदार/गहाणदार यांना खाली दिलेल्या तारखांना मागणी नोटीस बजावली होती की,.त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमो नमूद केलेली, बँकेला येणे असलेली रक्कम सदर नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी. कर्जदार/सह-कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) व सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ६ व ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार यांच्या नावासमोर नमूद केलेल्या गहाण मालमत्तेचा खाली नमूद तारखांना प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

१९ प्रयोगांनंतर विरोधामुळे हे नाटक

विशेषतः कर्जदार/सह–कर्जदार/गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो ॲक्सिस बँक लि. यांना खाली नमूद केलेली येणे असलेली रक्कम व त्यावरील भविष्यातील व्याज यांच्या अधीन राहील. सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध बेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सरफेसी ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे बेधून घेतले जात आहे. मागणी नोटीसीची

अ.	कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार	येणे रक्कम	तारीख
豖.	/जामीनदार यांची नावे व पत्ते	चण रक्कम	ताबा घेतल्याची तारीख आणि प्रकार
ş	१) गौतम जनार्दन कदम, २) आम्रपाली गौतम कदम, रीदा क्लासिक, फ्लॅट नं. बी१- ५२, बी.बी. बोरकर रोड, पेन्हे दे फ्रॅन्का बटानिया हाऊसमागे, अल्टो पोर्व्होरीम	लाख अट्ठेचाळीस हजार	०१/०६/२०२१
	पणजी, गोंवा-४०३५२१. आणि तसेच : हाऊस नं. ५००/८-१, लक्ष्मण नगर, प्रेरणा स्कूलजबळ, थेरगांब, पुणे-४११०३३. आणि तसेच : फ्लॅट नं. ९०१, ९ वा मजला, विंग-सी, आराध्यम, देह्-आळंदी रोड, गट नं. १८२/३, मोशी, तहसिल, हवेली, जि. पुणे-४१२१०५.		२२/०३/२०२२ (प्रतिकात्मक ताबा)
	स्थावर मालमत्तेचा तपशील: फ्लॅट नं. ९०१, ९ वा मजला, विंग-सी, आराध्यम, हवेली, जि. पुणे-४१२१०५. क्षेत्रफळ ४६९ चौ.फू. + टेरेसचे क्षेत्रफळ ४८ चौ.फू. +		/३, मोशी, तहसिल,
٩	<ol> <li>राजेश राजनाथ यादव, रूम नं. ७, पीओआय लाल यादव चाळ, जे.व्ही. लिंक रोड, एमएमआरडीए कॉलनी समोर, दुर्गा नगर, जोगेश्वरी (पूर्व)-४०००६०. आणि तसेच :</li> </ol>		2010112020
	पलॅट नं. १०३, १ ला मजला, 'चिंतामणी-ए', प्रोजेक्ट ग्रीन कॅसल, गांव कामशेत, तालुका मावळ, जि. पुणे. आणि तसेच : फ्लॅट नं. १०२, १ ला मजला, 'चिंतामणी-ए',	सहाशे त्रेपन्न फक्त) दि.	

स्थावर मालमत्तेचा तपशील : १) फ्लॅट नं. १०३, १ ला मजला, 'चिंतामणी-ए' बिल्डींग, प्रोजेक्ट ग्रीन कॅसल, गट नं. १६५, गांव कामशेत, तालुका मावळ, जि. पुणे येथे स्थित. चटई क्षेत्रफळ ३५७.४७ चौ.फू.,टेरेससहीत. १) शांता रेवनाथ गायकवाड, २) सकेश रेवनाथ गायकवाड, से हाऊस नं. डी-२/४, रु. ३९,४७,६१६/-

8505/20/65 तळमजला आणि १ ला मजला साई दर्शन, सेक्टर नं. २०, प्लॉट नं. १ ते ९, साने चौकापुढे, | (रु.) एको णचाळीस 🛚 लाख 25/03/5055 चिखली, पुणे ४११०६२ **आणि तसेच :** रूम नं. १०५, बिल्डिंग नं. आर १२, नवदुर्गा सितेचाळीस हजार सहाशे सोळा

फक्त) दि. २०/०८/२०२१ रोजी (प्रतिकात्मक ताबा) हौसिंग सोसायटी, एमएमआरडीए कॉलनी, पूनम नगर, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९४ स्थावर मालमनेचा तपशील : रो हाऊस नं. डी-२/४, तळमजला आणि १ ला मजला, साई दर्शन पार्क प्राजेक्ट, विंग डी, सेक्टर नं. २०, प्लॉट नं. १ ते ९, साने चौकापुढे, चिखली, पुणे ४११०६२ येथे स्थित. बांधकाम क्षेत्रफळ १०१० चौ. फू. + बांधकाम क्षेत्रफळ १९२ चौ. फू.

४ १) मोहम्मद आलम, २) सुलताना प्रवीण आलम शेख, ३०१, ताज व्हिला, प्लॉट ह. ३८,५०,७९५/ 20/08/2028 i. १०२, सेक्टर ९, बेळवे, तलाड जवळ, नवीन मुंबई-४१०२०६. **आणि तसेच** : (रु. अडतीस लाख पन्नास हजार फ्लॅट नं. ६०४, आणि ६०५, ६ वा मजला, जे विंग, 'आपला घर भांबोळी, दरी सातशे पंच्याण्णव फक्त) दि. 25/03/5055 १५/०९/२०२१ रोजी गांवाच्या पुढे, हैराळा मॅपल ग्रुप जवळ, चाकण, तळेगांव, खेड, पुणे-४१०५०१

जबळ, चाकण, तळेगांव, फेज-१, गट नं. २२३, २२४ आणि २२९, भामभोळी, खेड, पुणे-४१०५०१ येथे स्थित. दिनांक : २६/०३/२०२२, स्थळ : पुणे / मुंबई अधिकृत अधिकारी, ॲक्सिस बँक लि.

स्थावर मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ६०४, आणि ६०५, ६ वा मजला, जे विंग, 'आपला घर भांबोळी, दरी गांवाच्या पुढे, हैराळा मॅपल ग्रूप

epaper.loksattanom

14. (अ) संबंधित प्रपत्रे आणि

(ब) अधिकृत प्रतिनिधीचे तपशील येथे

उपलब्ध आहेत - वेब लिकः

मंडळाच्या आदेशान्वये

CIN: L74200MH1981PLC024279 नोद.कार्यालय:82/6/1, सोलर पार्क, दुकान क्र. 6, पुणे-आळंदी रोड, दत्तनगर, दिधी, पुणे 411019 कॉर्पो.कार्यालयः सातवा मजला, टेक्नीसिटी, प्लॉट क्रे. एक्स-5/3, एमआयडीसी, महापे,

नवी मुंबई - 400710. टेली.: 022 41296111, फॅक्स क्र.: +912241296082 वेबसाईटः www.pcstech.com सूचना

वाद्वारे सुचित करण्यात येते की पीसीएस टेक्नोलॉजी लिमिटेड (''कंपनी'') पुढील ठरावांवर दुरस्थ ई-मतदानाद्वारे टपाली मतदानाच्या माध्यमातून कंपनीच्या सभासदांची संमती मिळवृ इच्छिते ठरावाचे वर्णन

श्री हरीश चंद्र टंडन यांची कंपनीचे नॉन-एविझक्युटिव्ह नॉन-इंडीपेंडंट डायरेक्टर वरून नॉन-

एक्झिक्युटिव्ह इंडीपेंडंट डायरेक्टरम्हणून पुनर्नियुक्ती श्रीमती मोना भिडे (DIN: 05203026) यांची कंपनीच्या मंडळावर नॉन-एक्झिक्युटिव्ह

महिला संचालक म्हणून नियुक्ती 3 संबंधित पार्टी व्यवहार संमत करणे

टपाली मतदान कंपनीच्या वेबसाइंटवर www.pcstech.com येथे आणि सीडीएसएल (ई मतदान एजन्सी) च्या वेबसाईटवर www.evotingindia.com येथेसुद्धा उपलब्ध आहे. कॉर्पोरेट बाबी मंत्रालय, भारत सरकार वांनी जारी केलेल्या 8 एप्रिल, 2020 रोजीच्या सामान्य परिपन्नक क्र. 14/2020, 13 एप्रिल, 2020 रोजीच्या क्र. 17/2020, 15 जून, 2020 रोजीच्या क्र. 22/2020, 28 सप्टेंबर, 2020 रोजीच्या क्र. 33/2020,31 डिसेंबर, 2020 रोजीच्या क्र. 39/2020, 23 जून, 2021 रोजीच्या क्र. 10/2021 आणि 8 डिसेंबर, 2021 रोजीच्या क्र. 20/2021 चे पालन करीत ही सूचना ज्या सभासदांचे इंमेल ऑड्रेस कंपनी/डिपॉझिटरी कडे नोंदविलेले आहेत आणि ज्यांची नावे कंपनीच्या सभासद पुस्तिकत किंवा डिपॉझिटरी कडे असलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत मंगळवार, दि. 22 मार्च, 2022 (शेवटचा दिनांक) रोजी आहेत त्यांना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात येत आहे. त्यानुसार, सदर टपाली मतदानासाठी

सभासदांना टपाली मतदान पत्रिका व प्री-पेड बिजनेस रिप्लाय लिफाफ्यासह सुचनेची छापील प्रत पाठविण्यात आलेली नाही. कंपनीने सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधा पुरविण्यासाठी सेन्ट्रल डिपॉझिटरि सर्विसेस लिमिटेड (''सीडीएसएल'') यांच्या सेवा घेतलेल्या आहेत. दूरस्थ ई-मतदान कालावधी मंगळवार, दि. 29 मार्च, 2022 रोजी स. 9.00 वाजेपासून सुरु होईल आणि बुधवार, दि. 27 एप्रिल, 2022 रोजी सायं 5.00 वाजता समाप्त होईल. त्यानंतर सीडीएसएल द्वारे ई-मतदान मॉड्यूल खंडित करण्यात येईल. सभासदांचे मतदान हक्क ते शेवटच्या दिनांकास कंपनीच्या भरणा केलेल्या भाग भांडवलामध्ये धारण करीत असलेल्या समभागांच्या गुणोत्तरामध्ये असतील. कृपया लक्षात घ्यावे की सभासदांची

संमती किंवा नकार कळविणे हे केवळ दुरस्थ ई-मतदान प्रणाली च्या माध्यमातून करण्यात येईल. दुरस्थ ई-मतदानाबाबत माहिती सूचनेत नमृद करण्यात आलेली आहे. सुधारित सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, 2015 मधील नियम 30 च्या अनुषंगाने हे प्रकटन देण्यात येत आहे.

> पीसीएस टेक्नोलॉजी लिमिटेड मेहल मोनानी कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

#### MIRA-BHAINDAR MUNICIPAL CORPORATION

**Public Works Department** 

Indira Gandhi Bhavan, Chhatrapati Shivaji Maharaj Marg, Bhaindar (W)-401 101, Tal. Dist. Thane-28192828

**Tender Notice No. 537** 

#### No.MNP/PWD/Tender/537/2021-22 Dated 25/03/2022

Mira-Bhaindar Municipal Corporation Public Works Department are invited Lokshahir Annahhau Sathe Urban Dalit Vasati Fund works in MBMC area. The Tender documents are available on MBMC website https://mahatenders.gov.in from 31/03/2022 to 24/04/2022 upto  $12.00\ \bar{P}M$  & submit the tender dully filled https://mahatenders.gov.in Submission 25/04/2022 upto 12.00 PM hrs.

Place: Bhaindar Date: 25.03.2022

Sd/ **Executive Engineer (PWD)** Mira-Bhaindar Municipal Corporation

Ref. MBMC/PRO/599/2021-22 Date: 25.03.2022

# **ार्टि** पीसीएस टेक्नॉलॉजी लिमिटेड

TECHNOLOGY नोंद. का.: ८२/६/१, सोलार पार्क, दुकान क्र. ६, पुणे-आळदी रोड, दत्तनगर

कॉर्फो कार्यालयः ७ वा मजला. टेक्नोसिटी. प्लॉट क्र. -५/३, एमआयडीसी, महापे नवी मुंबई-४००७१०. दू.: ०२२ ४१२९६१११, फॅक्स क्र.: +९१२२४१२९६०८२, वेबसाईटः www.pcstech.com

याद्वारे सूचना देण्यांत येते की, पीसीएस टेक्नॉलॉजी लिमिटेड (''कंपनी'') ला खालील ठरावांवर रिमोट ई-न्होटींग मार्फत टपाल मतदानाच्या माध्यमातून कंपनीच्या सभासदांची मंजुरी हवी आहे.

अनु. क्र.	ठरावाचे वर्णन
१	कंपनीचे बिगर कार्यकारी बिगर स्वतंत्र संचालक पासून बिगर – कार्यकारी स्वतंत्र संचालक असे श्री. हरीश चंद्र टंडन यांचे पुनर–पदनिर्देशन
?	कंपनीच्या संचालक मंडळावर बिगर कार्यकारी महीला संचालक म्हणून सौ. मोना भिडे (डीआयएन: ०५२०३०२६) यांची नेमणूक
ş	संबंधित पक्षकार देवाणघेवाणीस मंजुरी देणे.

टपाल मतदानाची सूचना कंपनीची वेबसाईट www.pcstech.com आणि सीडीएसएल (ई-व्होटींग एजन्सी) ची वेबसाईट <u>www.evotingindia.com</u> वर सुध्दा उपलब्ध आहे.

निगम व्यवहार मंत्रालय, भारत सरकारने जारी केलेल्या ८ एप्रिल, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिनांकित क्र. १७/२०२०, १५ जून, २०२० दिनांकित क्र. २२/२०२०, २८ सप्टेंबर, २०२० दिनांकित क्र. ३३/२०२०, ३१ डिसेंबर, २०२० दिनांकित क्र. ३९/२०२०, २३ जून, २०२१ दिनांकित क्र. १०/२०२१ आणि ८ डिसेंबर, २०२१ दिनांकित क्र. २०/२०२१ च्या अनुपालनांत ही सूचना मंगळवार, २२ मार्च, २०२२ ('कट-ऑफ डेट') रोजीस कंपनीच्या सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्यांची नावे नोंदवली असतील आणि कंपनी/डिपॉझिटरीजकडे ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवलेले असतील त्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यांत येत आहे. त्यानुसार, ह्या टपाल मतदानासाठी सभासदांना टपाल मतपत्रिका आणि आगाऊ टपाल खर्च प्रदान केलेल्या व्यावसायीक उत्तरा दाखल पाकीटासह सूचनेची प्रत्यक्ष प्रत पाठवली जाणार नाही.

कंपनीने तिच्या सभासदांना रिमोट ई-व्होटींग सुविधा पुरवण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड ('सीडीएसएल') च्या सेवा नियुक्त केल्या आहेत. रिमोट ई-व्होटींग कालावधी **मंगळवार,** २९ मार्च, २०२२ रोजी स. ९.०० वा. पासून सुरु होईल आणि बुधवार, २७ एप्रिल, २०२२ रोजी सं. ५.०० वा. संपेल. त्यानंतर सीडीएसएल कडून ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रीय केले जाईल. सभासदांचे मतदान अधिकार हे कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलात त्यांनी धारण केलेल्या शेअर्सच्या प्रमाणांत असतील. कृपया ध्यानांत ठेवावे की, सभासदांच्या होकार किंवा नकाराचे दळणवळण फक्त रिमोट ई-व्होटींग सिस्टीम मार्फत होईल. रिमोट ई-व्होटींग साठीचे निर्देश सचनेत दिले आहेत.

हे प्रकटीकरण सुधारित सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३० ला अनुसरुन दिले आहे.

संचालक मंडळाच्या आदेशावरु-पीसीएस टेक्नॉलॉजी लिमिटेड साठी मेहल मोनानी कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३)

१ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई- ४०० ७०३ खटला क्र. ओए/४४५/२०२०

दिनांक : २५ मार्च, २०२२

ठिकाणः मुंबई

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट कलम (४) सहवाचता कर्ज वसुली न्यायाधिकरण(प्रक्रिया) नियमावली, १९९३ च्या नियम ५ च्या पोट-नियम (२ए) अन्वये समन्स

रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड विरुद्ध

#### कांचन श्यामसुंदर हंगिड

**१. कांचन श्यामसुंदर हंगिड** १४०२, पोलारिस हिरानंदानी इस्टेट, पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम, ठाणे,

- **श्री. श्यामसुंदर भगवानराम** १४०२, पोलारिस हिरानंदानी इस्टेट, पाटलीपाडा घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम, ठाणे,
- महाराष्ट्र ४००६०७ श्रीम. योगिता श्यामसंदर जांगिड १४०२, पोलारिस हिरानंदानी इस्टेट, पाटलीपाडा घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम, ताणे महाराष्ट्र -xoo&ou
- बालाजी कार्स प्रायव्हेट लि. मोहन मिल कंपाऊंड, घोडबंदर रोड, माजिवडा ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र
- श्रीजी ऑटोवर्ल्ड प्रा. लि. मोहन मिल कंपाऊंड, घोडबंदर रोड माजिवडा ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र -४००६०७ ६. मे. बालाजी प्रॉपर्टीज, भागीदारी संस्था द्वारा तिचे भागीदार, बालाजी हाऊस सृष्टी कॉम्प्लेक्स, हिरानंदानी इस्टेट च्या आत, पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे, महाराष्ट्र -४००६०७
- समन्स न्याअर्थी, वरील नमूद **ओए/४४५/२०२०** नामदार पीठासिन अधिकाऱ्यांसमोर **१६/१०/२०२०** रोजी सूचीबद्ध

न्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २२२२५६३७/ – च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या

ऑक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कार दाखविण्यासाठी:

मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्ताव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे;

(iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या

निकारती कारण्यास तुम्हाराता मञ्जाव करण्याता जात्राचा जात्र पारण नेपाचा व्यवहार अरुवास कारण विकार वि निकारती कारण्यास तुम्हाराता मञ्जाव करण्यात आता आहे. (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतत्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मतांची अणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तीचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विकीतन रोकः

धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. नुम्हाला २८/०४/२०२२ **रोजी सकाळी १०.३० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व **प्रबंधकांसमोर** हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर

झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हैतसंबंध

सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.

. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या २४.०२.२०२२ रोजी दिले.



प्रति.

समन्स जारी करणाऱ्या प्राधिकत अधिकाऱ्याची सही (संजय जैस्वाल) रजिस्ट्रार डीआरटी- ॥, मुंबई

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण-।

(भारत सरकार, वित्त मंत्रालय)

२ रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४०० ००५ (५ वा मजला, सिंधिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई ४०० ००१) म्. अ. क्र. २५१ सन २०२१

इंडियन बँक

विरुद्ध मे. स्टेम्कोर इंटरनॅशनल प्रा. लि आणि अन्य

१. ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदारांनी सदर न्यायाधिकरणात वरील उल्लेखित अर्ज दाखल केला

२. ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला

३. तुम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा विकलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी २८ एप्रिल, २०२२ रोजी दु. १२.०० उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

४. सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्धारित असेल

माझ्या हस्ते आणि सद्र न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने २२ मार्च, २०२२ रोजी दिले/जारी.



कर्ज वसुली न्यायाधिकरण-।, मुंबई प्रबंधक

मुंबई डी.आर.टी क्र. १

परि.क्र. १५

.....अर्जदार

प्रतिवादी क्र. मे. क्रेस्ट मेटल इंडस्ट्रीज प्रा. लि. ऑफिस क्र. ३३२ आणि ३३३, ३ रा मजला, धीरज हेरिटेज, एस व्ही रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०५४

आणि तसेच येथे ऑफिस क्र. ४१, २ रा मजला, धीरज हेरिटेज, एस व्ही रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०५४

प्रतिवादी क्र. ६ मे. फॅटकॅट इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.

१६, कोटेश्वर पॅलेस, गरवारे हाऊस जवळ, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०६९

आणि तसेच येथे ८०२-बी, ८ वा मजला, बी विंग, ग्रॅण्ड पालाडिअम, मार्सिडिज बेन्ज शोरुम, मेट्रो इस्टेट, १७५ सीएसटी रोड, कलिना सांताक्रुझ पश्चिम, मुंबई जाहीर सचना

तमाम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. सचिन होरस्चंद्र यादव आणि श्रीम. हेमलता यादव यांनी मेसर्स. एस. एम. असोससिएट्स चे भागीदार श्री. अनिल शहा यांच्याद्वारे निश्पादित नोंदणी क्र. 7092/2013, 7090/2013, 7093/2013 आणि 7091/2013 धारक 23/09/2013 च्या विक्री विलेखामार्फत सर्व्हे क्र. 7 (भा), 8(भा), 10(भा), 21ए (भा), दुर्गामाता चौक कल्याण, ता. कल्याण, जिल्हा ठाणे धारक ॲव्हेन्यू बिझनेस पार्कच्या पहिल्या मजल्यावर गाळा क्र. 8, 9, 10, आणि 21 मिळकत संपादित केला होता. सदर विक्री विलेख हरवलेले आहे आणि श्री. सचिन हरिश्चंद्र यादव आणि श्रीम. हेमलता यादव हे सदर मिलकतीचे आजपर्यंत निर्विवाद मालक आहेत

कोणत्याही व्यक्ती/संस्था कंपनी यांना सदर मिळकतीच्या संदर्भात वारसा, भाग, विक्री, करार, भाडेपट्टा, परवाना, भेट, ताबा, कायदेशीर वारसदार, भागीदार किंवा बोजा किंवा अन्य काही कसाहीच्या मागे कोणताही दावा किंवा हक्क असल्यास त्यांनी खालील नमूद पत्त्यावर सर्व रितसर नोंदणी केलेले पृष्ठचर्थ कागद पत्रासह, त्यांचा/तिचा/त्यांचा भाग किंवा दावा, काही असल्यास, या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासन 7 दिवसाच्या आत निम्नस्वाक्षरीकारांकडे लेखी कळविणे याद्वारे आवश्यक आहे. सूचनेच्या कालावधीच्या समाप्तीनंतर कोणत्याही व्यक्तीचे दावे. काही असल्यास ते शून्य आणि बेकायदेशीर मानण्यात येईल आणि तसेच सोडून दिला आणि आमच्या आशिलावर बंधनकारक नसल्याचे मानण्यात येईल. राजश्री शिंदे अँड असोसिएटस

दुकान नं. 2, शंकुतला अपार्टमेंट, शास्त्रीनगर, कळवा (प.),ठाणे-400 065. राजश्री शिंदे अँड असोसिएटस

#### जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, आम्ही खालील अनुसूचीमध्ये प्रथम व द्वितीय विवरणीत मालमत्तांकरिता प्रमाण इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा. लि. (सदर कपनी), कंपन्या कायदा, १९५६ अंतर्गत नोंदणीकृत एक कंपनी, त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता ४०२, श्रीपती आर्केड, ४ था मजला, ए. के. मार्ग, नाना चौक, मुंबई - ४०० ०३६ यांच्या हक्कांची चौकशी करीत आहोत. आम्ही खालील अनुसूचीमध्ये तृतीय विवरणीत मालमत्तेच्या विकासाकरिता सद्र कंपनीच्या पात्रतेचीसुद्धा

कोणाही व्यक्तीचे खालील निर्देशित मालमत्तांमध्ये तिच्या वा तिच्या कोणत्याही भागाच्या पनर्विकास हक्काद्वारे कायद्याच्या तरतुदी वा करार, विक्री, हस्तांतरण, गहाण, वापर, प्रभार, धारणाधिकार, भाडेकरार, भार, भेट, विमोचन, विनिमय, सुविधाधिकार, हक्क, निषेधाज्ञा व स्थिती. वहिवाट. अभिहस्तांकन, न्यास, उत्तराधिकरा, विभाजन, ताबा, थिकत कर व /वा दंड, देणी व देखभाल, जप्ती, विचाराधीन विवाद व/वा मूळ हक्क दस्तावेज त्यांच्या ताब्यात असल्याच्या अनुषंगाने वा अन्य कोणत्याही स्वरूपात कोणताही दावा, हक्क, अधिकार व/वा हितसंबंध असल्यास त्यांनी त्यासंदीत लिखित स्वरूपात दाव्याच्या दस्तावेजांच्या प्रमाणित सत्यापित प्रतींसमवेत अधोहस्ताक्षरितांना त्यांचे कार्यालय पत्ता २ रा मजला, भाग्योदय बिल्डिंग, ७९, नगीनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ०२३ येथे तसेच ारळश्रऽारीज्ञरपवसरपवहळ.ले.ळप या ई-मेलवर ई-मेलद्वारे सदर तारखेपासून चौदा (१४) दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा अशा दाव्याच्या, काही असल्यास कोणत्याही संदर्भाविना चौकशी पूर्ण करण्यात येईल व असे दावे अधित्यागित समजण्यात येतील.

#### वरील संदर्भित अनुसूची

पुढील विवरणीत पूर्ण स्वामीत्वाची जमीन – नवीन सर्व्हे क्र. १/७०९९ व कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. ८०४, -मलबार व कंबाला हिल विभाग, मोजमापित १२०३ चौ. यार्ड्स अर्थात १००५.८६ चौ. मी. वा जवळपास, त्यावरील दोन निवासी इमारती/संरचनांसमवेत, नोंदणीकरण जिल्हा मुंबई शहर बेट व महालक्ष्मी मंदिर कम्पाऊंडजवळ, वार्डन रोड, महालक्ष्मी, मुंबई - ४०० ०२६ येथील.

पुढील विवरणीत पूर्ण स्वामीत्वाची जमीन – नवीन सर्व्हे क्र. ४/७०९९ व कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. ८०४, . मलबार व कंबाला हिल विभाग, मोजमापित ३४२.८२ चौ. मी. वा जवळपास, त्यावरील दोन निवासी इमारती/संरचनांसमवेत, नोंदणीकरण जिल्हा मुंबई शहर बेट व महालक्ष्मी मंदिर कम्पाऊंडजवळ, वार्डन रोड, महालक्ष्मी, मुंबई - ४०० ०२६ येथील.

पुढील विवरणीत पूर्ण स्वामीत्वाची जमीन - कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. ८०५, मलबार व कंबाला हिल विभाग, मोजमापित ४६५ चौ. यार्ड्स अर्थात ३८८.८० चौ. मी. वा जवळपास, मनपा डी विभाग क्र. ३६१९ व पथ क्र. ५३, त्यावरील दोन निवासी इमारती/संरचनांसमवेत, नोंदणीकरण जिल्हा मुंबई शहर बेट व महालक्ष्मी मंदिर कम्पाऊंडजवळ, वार्डन रोड, महालक्ष्मी, मुंबई - ४०० ०२६ येथील दिनांक : २५ मार्च. २०२२

> मे. मार्कंड गांधी ॲन्ड कं. करिता वकील व सॉलिसिटर्स

प्रपत्र क्र. ३(रेग्युलेशन १५ (१)(ए)/१६(३) पहा) कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३)

१ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई- ४०० ७०३ खटला क्र. ओए/४४३/२०२०

ऑक्टच्या कलम १९ च्या पोट कलम (४) सहवाचता कर्ज वसुली न्यायाधिकरण(प्रक्रिया) नियमावली १९९३ च्या नियम ५ च्या पोट-नियम (२ए) अन्वये समन्स रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

विरुद दीपक शिवाजी मोराडे

 दीपक शिवाजी मोराडे ७०६ कॅप्री को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., बी विंग, हिरानंदानी इस्टेट, पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र - ४०००६०

श्रीम. कल्पना दीपक मोराडे ७०६ कॅप्री को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., बी विंग, हिरानंदानी इस्टेट पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम, नाशिक, महाराष्ट्र - ४००६०७

**श्री. श्यामसुंदर भगवानराम** १४०२ पोलारिस, हिरानंदानी इस्टेट, पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम ठाणे महाराष्ट्र-४००६०७

श्रीम. कांचन श्यामसुंदर जांगिड १४०२ पोलारिस, हिरानंदानी इस्टेट, पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे

ज्याअर्थी, वरील नमूद <mark>ओए/४४३/२०२०</mark> नामदार पीठासिन अधिकाऱ्यांसमोर **१६/१०/२०२०** रोजी सूचीबद्ध केला होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. **६७६३९२८/-** च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध

दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्य दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज). . ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे

मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु.

क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. ) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्यार्ह

मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतृन रोकड

हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. गुम्हाला २८/०४/२०२२ <mark>रोजी सकाळी १०.३० वा</mark>. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर . करण्याचे व **प्रबंधकांसमोर** हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या २४.०२.२०२२ रोजी दिले. समन्स जारी करणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्याची सही (संजय जैस्वाल

टीप: लागु नसेल ते वगळावे रजिस्ट्रार डीआरटी- ॥, मुंबई

## पंजाब नैशनल बैंक 🚺 punjab national bank मुख्य कार्यालय, सेक्टर-१० द्वारका, नवी दिल्ली-११००७५

१८.०१.२०२२ रोजी मुख्य कार्यालयात झालेल्या कार्यवाही नुसार हेतुपुरस्सर कसुरवारांच्या घोषणेसाठी पुनर्विलोकन समितीचा आदेश दिनांक: १८.०१.२०२२

मे. पोलस्टार ट्रेडर्स प्रा.लि. (रु. ४.९० कोटी) सीएस: मुंबई सेंट्रल/झेडएस: मुंबई एनपीएची तारीख: ३१.०३.२०१७

०१ जुलै, २०१५ दिनांकित आरबीआय मास्टर सर्क्युलर क्र. डीबीआर नं. सीआयडी.बीसी. २२/२०.१६.००३/२०१५-१६ च्या बाबतीत, हेतुपुरस्सर कुसरवारांच्या ओळखण्यासाठी समितीने ज्या आधारे त्यांना हेतुपुरस्सर कसुरवार ठरवले ती कारणे नमूद करून खालील व्यक्तींना दिनांक ०८.१०.२०२१ ची कारणे दाखवा सूचना जारी केली:-

१. मे. पोलस्टार ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार)

२. श्री. मनिष कुमार बाबेल (संचालक) ३. श्री. राजु पटवा (संचालक)

४. श्री. उमेश ब्रजलाल दमाणिया (माजी - संचालक) ९. श्री. शांतीलाल सेठीया (माजी - संचालक)

बँकेच्या निधीचा अपहार केला.

कारणे दाखवा सूचनेद्वारे, उपरिनामित व्यक्तींना, त्यांना हेतुपुरस्सर कसुरवार म्हणून या वर्गीकृत करू नये त्याबाबत सूचनेच्या प्राप्तीपासून १५ दिवसांत बँकेला इच्छा असल्यास अभिवेदन सादर करण्याची संधी देण्यात आली होती. सदर कारणे दाखवा सूचनेची बजावणी होऊनही कर्जदार आणि त्यांच्या उपरोल्लेखित संचालकांकडून कोणतेही उत्तर/अभिवेदन आले नाही. त्यानंतर, ओळख समितीने नोंदीतील सर्व सत्य परिस्थिती विचारात घेऊन १८.११.२०२१ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मत नोंदवले की, उपरिनामित व्यक्तींनी बँकेला दायित्वाची परतफेड/प्रदान करण्यात कसूर केली आणि त्यांना खालील कारणांसाठी हेतुपुरस्सर कसुरवार ठरवले:-

निधीचा अपहार. कर्जदारांनी मालसाठा निकाली काढला आणि ती विक्री रक्कम कर्ज खात्यात जमा केली नाही, अशारितीने

त्यानुसार, ओळख समितीने २६.११.२०२१ रोजी आदेश जारी केला. त्यांच्या सदर आदेशात, समितीने निर्देश दिले की, बँकेचे एमडी व सीइओ यांच्या नेतृत्वाखालील पुनर्विलोकन समितीला आदेशाच्या प्राप्तीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या कालावधीत ओळख समितीच्या आदेशाविरुध्द एक लेखी अभिवेदन करण्यास उपरिनामित व्यक्ती मुक्त आहेत.

बँकेच्या हेतुपुरस्सर कसुरवारांच्या ओळखण्यासाठीच्या समितीच्या आदेशाच्या बजावणी झाल्यानंतरही ओळख समितीच्या सदर आदेशाविरुध्द कर्जदार आणि त्यांचे उपरिनामित संचालक यांच्याकडून कोणतेही अभिवेदन प्राप्त झाले नाही.

हेतुपुरस्सर कसुरवारांच्या घोषणेसाठी पुनर्विलोकन समितीचा आदेश: बँकेचे निम्नस्वाक्षरीकार एमडी आणि सीईओ यांच्या अध्यक्षतेखालील व सभासद म्हणून बँकेचे संचालक

असलेल्या पुनर्विलोकन समितीने वरील सत्यपरिस्थिती आणि नोंदीतील पुराव्यांच्या १८.०१.२०२२ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत रितसर आढावा घेतल्यावर ओळख समितीच्या आदेशाशी सुसंगत मत नोंदवले आणि त्यांना आढळले की, अनु. क्र. १ ते ५ येथील उपरोक्त पक्षकार हे हेतुपुरस्सर कसुरीच्या वरील घटनांसाठी जबाबदार आहेत ज्या ०१.०७.२०१५ दिनांकित आरबीआय मार्गदर्शक तत्वे/मास्टर सर्क्युलर क्र. डीबीआर. नं. सीआयडी.बीसी. २०/२०.१६.००३/२०१५-१६ शी सुसंगत बँकेच्या मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत ''हेतुपुरस्सर कसुरवार'' म्हणून घोषित करण्यासाठी आधार आहेत आणि वरील कारणांकरिता मे. पोलस्टार ट्रेडर्स प्रा.लि. (कर्जदार कंपनी), श्री. मनिष कुमार बाबेल (संचालक), श्री. राजू पटवा (संचालक), नी. उमेश ब्रजलाल दमाणिया (माजी संचालक) आणि श्री. शांतीलाल सेठीया (माजी संचालक) यांना ''हेतुपुरस्सर कसुरवार'' म्हणून घोषित केले. संजीव कुमार सिंघल

(संचालक-सभासद)

ची. एस. एस. मल्लीकार्जुना राव - अध्यक्ष (व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी)

गौतम गुहा

(संचालक-सभासद)

जाहिर सूचना क्र. डेस्क-१/अपिल/आरटीएस/ रिव्ही, मी/आम्ही निवासी फ्लॅट विवरण फ्लॅट क्र. ७,

आहे.

सादर केला आहे.

सदर मालकांनी, सदर कर्जाच्या पुन:प्रदानाच्या

अधीन, सर्व भारांपासून मुक्त अशा सदर

फ्लॅटची त्यातील त्यांचे सर्व हक्क, अधिकार व

हितसंबंधांसहित माझ्या अशिलांना विक्री व

कोणाही व्यक्तीचा सदर फ्लॅट वा त्याच्या

कोणत्याही भागामध्ये विक्री, विनिमय, करार,

कंत्राट, भेट, भाडेकरार, धारणाधिकार, प्रभार,

गहाण, न्यास, उत्तराधिकार, सुविधाधिकार,

आरक्षण, देखभाल वा अन्य कोणत्याही

स्वरूपात कोणताही दावा/हितसंबंध असल्यास

त्यांनी यासंदर्भात पुराव्यांच्या सहाय्यक

दस्तावेजांसमवेत अधोहस्ताक्षरितांना त्यांच्या

पत्त्यावर सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून

१४ (चौदा) दिवसाच्या आत लिखित स्वरूपात

सूचित करावे अन्यथा अशा व्यक्ती वा पार्टीजचे

दावे वा मागण्या (काही असल्यास) त्या जमा

केलेल्या, सोडून दिलेल्या, विमोनच,

अधित्यागित, परित्यागित व त्यक्त समजण्यात

येतील व असे दावे वा मागण्यांना दर्लक्षुन खरेदी

व्यवहाराची बोलणी पूर्ण करण्यात येतील व पुढे

कोणतेही दावे वा मार्गण्या स्वीकारल्या जाणार

नाहीत व/वा माझे अशील कोणत्याही

मालमत्तेची अनुसूची

पुढील विवरणीत निवासी फ्लॅटचा सर्व तो भाग

व व भूखंड, फ्लॅट क्र. ७, मोजमापित अंदाजे

१११ चौरस फूट चटई क्षेत्रफळ अर्थात १३३३

चौरस फुट बिल्ट अप क्षेत्र अर्थात १२३.९०

चौरस मीटर वा जवळपास क्षेत्रफळ, ७ वा

मजला, इमारतीचे नाव क्रिश्लीन, भाडेपट्टा

भूखंड क्र. १३ वरील स्थित, नूतन लक्ष्मीत

को-ऑपरेटिव्ह हाूसिंग सोसायटी लि.,

मोजमापित ५२३.९७ चौरस यार्ड्स अर्थात

४३८.४० चौरस मीटर वा जवळपास क्षेत्रफळ,

सर्व्हें क्र. ७०, विद्यमान अनुषंगिक सीटीएस क्र.

२५९, गाव जुहू, तालुका अंधेरी, नोंदणीकरण

जिल्हा व उपजिल्हा मुंबई व मुंबई उपनगरातील,

एन.एस. रोड नं. १०, जेव्हीपीडी स्कीम,

. विलेपार्ले (पश्चिम), मुंबई - ४० ००५६

२ रा मजला, डीएलएच प्लाझा, शॉपर्स

स्टॉपच्या समोर, एस. व्ही. रोड, अंधेरी (प.),

येथील.

सही/-

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, सौरान को-ऑपरेटिव्ह हार्असंग सोसायटी लिमिटेड (मालक) हे

खाालील लिखीत अनुसूचीमध्ये अधिक विवरणीत सदर मालमत्तेचे परिपूर्ण मालक व योग्य

मी, माझे अशील यांच्या स्चनेवरून सदर मालमत्तेच्या मालक यांच्या हक्कांची पडताळणी व चौंकशी

कोणाही व्यक्तीस/ पक्ष, कार्यकक्षा, क्वासी-कार्यकक्षा प्राधिकरण, वित्त संस्था, बँक यांना सदर

मालमत्ता वा विकास हक वा कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही आक्षेप वा काही असल्यास

व/वा कोणतेही अन्य प्रकारचे दावे असल्यास तसेच विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, भेट,

वारसा, ताबा, भाडेकरार, धारणाधिकार, वा अन्य काही असल्यास त्यांनी सदर अधोहस्ताक्षरित

यांना खालील निर्देशित ईमेल आयडीवर व खालील लिखीत पत्त्यावर संबंधित दस्तावेजांच्या

प्रमाणित मूळ प्रत यांच्यासह सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १४ (चौंदा) दिवसांच्या आत

मानले जातील व त्यामुळे कोणतीही तक्रार/ आक्षेप गृहित धरले जाणार नाहीत व सदर व्यवहार हे

अवैध व शून्य मानले जातील व मालक व माझे अशील सदर मालमत्तेच्या संबंधात व्यवहार पूर्ण

वरील संदर्भित मालमत्तेची अनुसूची:

सर्व तो प्लॉट क्र. १ व २, एकूण मोजमापित अंदाजे १,२२७ चौ. मीटर अमृतवन कॉम्प्लेक्स,

गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०० ०६३ धारक सीटीएस क्र. ११२/२१ व सीटीएस क्र. ११२/२२, गाव

चिंचवली, तालूका बोरिवली येथील नोंदणीकरण जिल्हा व उप-जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर

वकील शैल पारेख

फ्लॅट क्र. १०४, १ला मजला, ए विंग, लोटस बिल्डिंग, गाव बोईसर, विगनन स्कूल जवळ,

विषयः तारण हितसंबंधावर अंमलबजावणी कारवाईची सूचना- आमच्याकडील तुम्ही

आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की, **बोईसर शाखेकडील** तुमचे गृह कर्ज खाते आणि श्री. शशांक अशोक

श्रीवास्तव यांचे कार कर्ज खाते हे तुम्ही थकबाकी/व्याजाची परतफेंड करण्यांत केलेल्या कसुरीच्या परिणामी

रु. ३२,०६,२३१.४४/- (रुपये बत्तीस लाख सहा हजार दोनशे एकतीस आणि पैसे चव्वेचाळीस

१.०१.२०२० रोजी तुमच्या खात्याचे वर्गीकरण एनपीए खाते असे करण्यांत आले. २८.०२.२०२० रोजीस

टाईप टी/२, रूम क्र. ५२, सिडको कॉलनी, बोईसर तालुका, जिल्हा: पालघर - ४०१५०४

टाईप टी/२, रूम क्र. ५२, सिडको कॉलनी, बोईसर तालुका, जिल्हा: पालघर-४०१५०४

उपभोगलेल्या एनपीए म्हणून वर्गीकरण झालेल्या पत सुविधांशी संबंधित

मंजर मर्यादा

(रु.त)

24.40

6.34

३३.८५

आम्ही वारंवार मागणी करूनही तुम्ही तुमच्या खात्यातील थकबाकी रकमेपोटी कोणतीही रक्कम प्रदान केली

याद्वारे आम्ही तुम्हाला तुमच्याकडून करण्यांत आलेल्या कर्ज दस्तावेजांच्या अटी आणि शर्तीनुसार मासिक

आधारे २८.०२.२०२० पासून सांपार्श्विक दराने व्याजासह **रु. ३२,०६,२३१.४४/ – (रुपये बत्तीस लाख** सहा हजार दोनशे एकतीस आणि पैसे चव्वेचाळीस मात्र) रक्कम अदा करून ह्या सूचनेच्या प्राप्तीच्या

तारखेपासून **६० दिवसांत** तुमची संपूर्ण दायित्वे चुकती करण्यसाठी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ

फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (२) च्या

बाबतीत सांगत आहोत. कसर केल्यास. आम्हाला सदर अधिनियमांतर्गत दिलेल्या कोणत्याही किंवा सर्व

तारण मत्तांचे वर्णन :

rलॅट क्र. १०४,१ला मजला, ए विंग लोटस नावाने ओळखली जाणारी बिल्डिंग सर्व्हे क्र. ६०, जुना सर्व्हे क्र.

९०/२भा., हिस्सा क्र.२, गाव बोईसर विगनन स्कूल जवळ, पोलीस कॉलनी रोड, बोईसर पूर्व, पालघर

कृपया ध्यानांत ठेवावे की, जर तुम्ही ६० दिवसांत थकबाकीचा भरणा केला नाही आणि जर बँकेने ह्या ॲक्ट

. नंतर्गतचे तिचे अधिकार वापरलेत आणि जर तारण मत्तांच्या विक्री रकमेमधून संपूर्ण थकबाकी भागवता आली

नाही तर आम्हाला, तमच्याकडून उर्वरित रकमेची वसुली करण्यासाठी एखाद्या विधी न्यायालय/कर्ज वसुली

ॲक्ट च्या कलम १३ (१३) प्रमाणे, ह्या सूचनेच्या प्राप्तीनंतर तुम्हाला बँकेच्या संमती शिवाय नियमित

कामकाजाच्या व्यतिरिक्त उपरोक्त तारणांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास मज्जाव केलेला

कर्जदारांच्या लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम

आहे. ह्या कलमाचे कोणत्याही प्रकारे उछ्लंघन केल्यास गंभीर परिणाम होतील हे कृपया ध्यानांत ठेवावे.

अधिकार वापरून बँकेच्या नावांत तुम्ही बनवलेल्या खालील तारणांची सक्त वसुली करणे भाग पडेल.

मात्र) ही रक्कम खाली दर्शवल्याप्रमाणे तुमच्या खात्यांत थकीत आहे.

बोईसर शाखा, टॅप्स स्टाफ कॉलनी

बोर्डसर. जिल्हा पालघर-४०१५०४

फोन: ०२५२५-२७२३८०

ईमेल: boisar@unionbankofindia.com

थकबाकीत रक्कम

(रु.त)

२५,२०,३४३.०५

६,८५,८८८.३९

३२,०६,२३१.४४

दिनांक: २५.०२.२०२२

व्याजाचा दर

6.30%

6.60%

आपला हितचिंतव

प्राधिकृत अधिकारी

युनियन बँक ऑफ इंडिया

सही / -

जिल्हा येथील दोन रहिवासी बिल्डींग अर्थात बेला विस्टा बिल्डींग व विनस बिल्डींग यांच्यासह.

अञ्चल प्रदा कोणतेरी हाते. कारी अपल्लाप ते

निर्मल देवनानी

मुंबई - ४०० ०५८

दिनांक : २६ मार्च, २०२२

लॉफुल सोल्युशन्स, प्रोप्रायटर

स्वरूपात जबाबदार नसतील.

हस्तांतरण करण्याचे मान्य केले आहे.

रिस्टो/५१२/२०२ विभागीय आयुक्त, कोंकण विभाग यांचे जुने सचिवालय, फोर्ट, मुंबई ४०००३२ दिनांक: २४.०३.२०२२

श्री किरण सोमा-या वझरा रा. कामण, बेळकडी, पो. कामण, ता. वसई, जि विरुध्द

श्रीमती सुशिला मनोहर गव्हाणकर रा. सागरशेत पेट्रोलपंपाच्या पाठीमागे, वसई (प) ता. वसई, जि. पालघर तर्फे कळमखत्यारधारक

श्रीमती अरुणा मुकुंद सामंत

होणार आहे

रा. १फ, विजय नगर को. ऑप. हौ. सोसा., प्लॉट नं. ५५,जे.पी. नगर, पहाडी, गोरेगाव पूर्व, मुंबई ..सामनेवाले ४०००६३ विषय:- अपर आयुक्त, कोकण विभाग यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/रिव्ही/ १५८/२०२० दि. १७.०८.२०२१ चे विरुद्ध

र्गुर्नस्थापित अर्ज.<sup>°</sup> ज्ञामनेवाले यांस कळविण्यात येते की, वरील पुर्नस्थापित अर्जाची सुनावणी मा. अपर अ युक्त, कोकण विभाग, मुंबई यांचे समोर त्यांचे जुने सचिवालय, १ ला मजला, विस्तार भवन फोर्ट, मुंबई- ३२ येथील कार्यालयात **दिनांक** २५.०४.२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता

तरी वरील दिवशी व वेळी आपण स्वतः अगर ाकीला मार्फत हजर रहावे, वरील <mark>तारखेस</mark> आपण हजर न राहिल्यास सदरहू पुर्नस्थापित अर्जाचे कामी आपणास काही सांगणे नाही असे समजून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

> (धनंजय कांबळे) नायब तहसिलदार (अपिले अपर आयक्त, कोकण विभाग करिता

#### जाहीर सूचना दिवंगत सदानंद रामचंद्र सावंत, हे फ्लॅट

क्र. ६१३, ६ वा मजला, विघ्नहर्ता को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., महादेव पालव मार्ग, करी रोड, मुंबई-४०० ०१२ चे मालक होते आणि त्यांचे कोणत्याही नामनिर्देशन न करता दिनांक २९.०१.२०२० रोजीस निधन झाले. त्यांचे सच्चा मुलगा श्री. प्रफुलाकिरण सदानंद सावंत यांनी फ्लॅट क्र. ६९३ आणि सदर फ्लॅटच्या विभिन्न क्र. ३२४१ ते ३२५० (दोन्ही समाविष्टित) धारक शेअर प्रमाणपत्र क्र. ३२५ च्या भाग आणि हितसंबंध हस्तांतर करण्यासाठी अर्ज दिली. त्यांनी शतीपूर्ती बॉन्ड निष्पादित केला, आणि त्याच्या बाजूने सर्व कायदेशीर वारसदारांनी सोड्न दिल्याचे विलेख सुध्दा निष्पादित केला. कोणत्याही व्यक्ती आणि/किंवा कोणत्याही प्राधिकरण यांना त्याला सोसायटीच्या सभासद म्हणून दाखल करण्यासाठी कोणत्याही आक्षेप असल्यास त्यांनी सदरह् प्रसिध्दीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर त्यासंबंधी पुष्ठचर्थ दस्तावेजी पुरावेसह लेखी आक्षेप सादर करावा, कसूर केल्यास, अशा दावा काही असल्यास सोडून दिला आणि/किंवा त्यागित केला असा गृहित धरला जाईल.

सही/-प्रशांत साटम वकील २. मेन्टनेंन्स ऑफिस कंपाऊंड, शिवसेना शाखा समोर. अभ्युदया नगर, काळाचौकी, मुंबई-३३

अधिकारी आहेत

दि. २६ मार्च, २०२२

संदर्भ: ६६५-१४०१५४

पर्यायी पत्ताः

यूनियन बैंक 🕠 Union Bank

Andhra Corporation

पोलिस कॉलनी रोड, बोईसर पूर्व-४०१५०१

श्रीम. अर्चना शशांक श्रीवास्तव

मर्यादेचा प्रकार

नाही. तुम्ही तुमची दायित्वे निभावली नाहीत

४०१५०१ श्री. शशांक अशोक श्रीवास्तव यांच्या मालकीचा.

(८) च्या तरतुर्दींकडे वेधण्यात येत आहे.

यायाधिकरणांत तुमच्याविरुद्ध सुयोग्य कायदेशीर प्रक्रिया करण्यास भाग पडेल.

३२०५०६६५०१४०१५४

३२०५०६<u>५२०</u>२००२८७

यूनियन माईल्स

गृह कर्ज

एकूण

#### **PUBLIC NOTICE** जाहीर सूचना

Notice is hereby given to the Public मोजमापित ११११ चौरस फूट चटई क्षेत्रफळ अर्थात १३३३ चौरस फुट बिल्ट अप क्षेत्रफळ अर्थात १२३.९० चौरस मीटर वा जवळपास क्षेत्रफळ (सदर फ्लॅट) ७ वा मजला, इमारतीचे नाव क्रिश्लीन, भाडेपट्टा भूखंड क्र. १३ वरील स्थित, नूतन लक्ष्मीत को-ऑपरेटिव्ह हाूसिंग सोसायटी लि., एन.एस. रोड नं. १०, जेव्हीपीडी स्कीम, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई - ४० ००५६ या मालमत्तेसंदर्भात (सदर मालमत्ता) श्रीमती भावना रमेश मेहता व श्री. रमेश शांतिलाल मेहता (सदर मालक) यांच्या हक्कांची चौकशी करीत आहोत. सदर फ्लॅट खालील अनुसूचीमध्ये विस्तृतपणे विवरणीत सदर मालकांनी असे सादरीकरण दिले आहे की, त्यांनी सदर फ्लॅट त्यांच्यासंस्थेद्वारे प्रस्ताव क्र. ८५८१५६९३ व कर्ज खाते क्र. ८५८१५६९३ (कर्ज) अंतर्गत एचडीएफसी बँकेकडून प्राप्त वित्तीय सहाय्याच्या पुन:प्रदानासाठी अनुषंगिक प्रतिभूती म्हणून

MAKHIJA

MUMBAI

सोसायटीच्या भांडवल/ करण्याकरिता दावे वा आक्षेप मागविणारी सूचना

संयुक्त सभासद व त्यांचा पत्ता फ्लॅट क्र. बी-३१०३, ३१ वा मजला, फिओरेंझा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. ऑफ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई . ४०० ०६३ येथील रहिवासी असून फ्लॅट बी-३१०३. सोसायटीच्या बिल्डींगमधील १/३ रा शेअर. हक. अधिकार व हितसंबंध धारक आहेत व दि. २४ ऑगस्ट, २०१४ रोजी कोणतेही नामनिर्देशन न करता मयत झाले आहेत. सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/ मालमत्तेमधील मयत सभासदांच्या सदर शेअर्स व हितसंबंध यांचे हस्तांतरण करण्याकरिता दावे वा आक्षेप दावेदार/ आक्षेपकर्ता वा आक्षेपकर्ता यांच्याकडून सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १४ दिवसांच्या कालावधीच्या आत मागवीत आहेत व सदर दस्तावेज व अन्य पुरावे यांची प्रत व सोसायटीच्या भांडवल/ मालमत्तेमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण करण्याकरिता त्यांचे दावे/ आक्षेप मागवीत आहेत. जर वरील विहित कालावधीच्या आत कोणतेही दावे /आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटी सदर सोसायटीच्या कायद्याअंतर्गत मयत सभासद यांच्या शेअर्स व हितसंबंध यांच्यासह प्रदानित सदर शेअर्स भांडवल/ मालमत्त्रेमधील सदर शेअर्सचे हस्तांतरण करण्यास मुक्त असेल. दावे/ आक्षेप, काही असल्यास ते सोसायटीस स्विकत झाल्यास सोसायटीच्या भांडवल/ मालमत्तेमधील सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधांचे हस्तांतरण करण्यास सोसायटीच्या कायद्याअंतर्गत प्रदानित स्वरूपात रद्द करण्यात येतील सोसायटीच्या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत प्रत दावेदार/ आक्षेपकर्ता यांच्याद्वारे पदताळणीकरिता सोसायटीच्या कार्यालयामध्ये सचिव यांच्यासह सोसायटीकडे त्यांचा कालावधी संपेपर्यंत तारेखापर्यंत सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून स १०.०० ते सायं. ६.०० पर्यंत उपलब्ध आहे.

सन्मा. सचिव ठिकाण : मुंबई

दि. २६.०३.२०२२

that we, (1) Ramesh G. Makhija s/o Gobindram C. Makhija; and (2) Geetanjali R. Makhija w/o Ramesh. G Makhija, both r/o 403, Jyoti Castle, 4th floor, 43 Sai Baba Park Evershine Nagar Malad West Mumbai 64, of our free will and consent, have severed all our relations with our son Mr. Deepak Makhiia and his wife, and have barred them from dealing in any manner with the properties owned by us, which are acquired by our own earnings. We have also disowned him from our inheritance absolutely and forever heretofore. Anyone dealing with our said son, and/or his wife will be doing so at his/her/their own risk and responsibility and we and our family shall not be liable for any act, deed or dealing done by our son, Deepak Makhija and/or his wife.

**RAMESH & GEETAJANLI** 

26/03/2022

मालमत्तेमधील मयत सभासद यांचे शेअर्स व हितसंबंध यांचे हस्तांतरण (कायदा क्र. ३५ अंतर्गत) श्रीम. उर्मिला सरलदेव बाहल, फिओरेंझा

को-ऑपरेटिव्ह हाउँसिंग सोसायटी लि. चे

फिओरेंझा सीएचएस लि. यांच्याकरिता व वतीने

सही/-

मो. ९६६४७३९८३७

महाराष्ट्र ४०००७१

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी **बँक ऑफ बडोदा, आरसी मार्ग, चेंबूर शाखा** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ चा नियम हिवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून ०६.१०.२०२१ रोजी मागणी सूचन

रेण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी येथे याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा सदर ऑक्टचे कलम १३ चे पोट कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून **ह्या २१ मार्च, २०२२** रोजी घेतलेला आहे. वेशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्य

देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा बँक ऑफ बडोदाच्या रक्कम रु. २४,८७,९०७.२३/- (रुपये चोवीस लाख सत्त्याऐंशी हजार नऊशे सात आणि पैसे तेवीस मात्र) आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील. तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे पोट-कलम (८) च्या तरतुदींनुसार

स्थावर मिळकतीचे वर्णन

म्लॅट क्र.००३. तळमजला. ए विंग. इमा क्र. २. ग्रीन एकर्स. स्थित यथे जमीन धारक सर्व्हे क्र. १/१२. १/१३. १/१५, १/१६, १/१७ आणि २/०, गाव वाकडी, तालूका पनवेल, जिल्हा रायगड, महाराष्ट्र ४१०२०६ च्या प्रमाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. **मिळकतीच्या सीमा: उत्तर:** ओपन स्पेस, **पूर्व:** ए१ इमारत,

प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बडोदा

<u>पॅरिंट कार्यालय:</u> १ ला मजला 'डरे हाऊस', क्र. २, एन.एस.सी. बोस रोड, चेन्नई–६०० ००१ <u>लय:</u> १०२/१०३, १ ला मजला, कासा मारिआ सीएचएसएल, गोखले रोड, पोर्तुगीज चर्च समोर, दादर पश्चिम, मुंबई २८

याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड**चे प्राधिकृ भधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑप सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ यानंतर ॲक्ट असा उल्लेख अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात त्यावरील व्याजासह रकाना (डी) मध्ये नमुद केलेली थकबाकी चुकती . हरण्यासाठी रकाना (सी) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या तारखेस खालील रकाना (बी) मध्ये नावे नमुद केलेल्य कर्जदारांना बोलविण्यासाठी मागणी सूचना जारी केली होती.

कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे म्हणून विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना गद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता त्या अंतर्गत केलेल्य नियमावलीच्या नियम ९ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून रकाना (एफ) मध्ये नमुद केलेल्य . नंबंधित तारखेस येथील खालील रकाना (ई) मध्ये वर्णिलेल्या कंपनीकडे गहाण मिळकतीचा **कब्जा घेतला** आहे विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी खालील रकाना (ई) मध्ये नमुद केलेल्या मिळकतीसह व्यवहार करू नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा व्याज आणि इतर . गरासह रकाना (डी) मध्ये नमुद रकमेकरिता **मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटे**ड च्या प्रभाराच्या अधिन राहील.

सेक्युरिटायझेशन ॲक्ट च्या कलम १३(८) अन्वये कर्जदार विक्रीच्या अधिसूचनेपूर्वी सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चासह संपूर्ण थकबाकी प्रदान करुन तारण मत्ता विमोचित करु शकतात.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव आणि पत्ता आणि कर्ज खाते क्रमांक	मागणी सूचनेची तारीख	थकबाकी रक्कम	कब्जाची तारीख
(y)	(बी)	(सी)	(डी)	(ई)
ş.	कर्ज खाते क्र. एक्स०एचईएमएआय००००२५५१६३१ १) दिनेश सुखाभाई सुरती, मवत द्वारे त्यांचे कायदेशीर वारस, ए/१३०१ आयदीयुप्स- वितानाथ सीएचएस लि. सहयोग नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३. २)झानखाना दिनेश सुरती, ए/१३०१ आयदीयुप्स- दिनानाथ सीएचएस लि. सहयोग नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३. ३) करन डी सुरती, ए/१३०१ आयदीयुप्स- दिनानाथ सीएचएस लि. सहयोग नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३. ४) ऑन टाईम हॉस्टिटिलटी सर्व्हिस, साईराज बिल्ड व्हेन्यु, ज्युपिटर कॉम्म, ४, बंगला अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५८. ५) फलेक्सिस्टे अपार्टमेंट्स, मुंबई ४०००५८	95.06.30	ह. २,५७,३४,६५४ .६३ .१३ २,०२१ रोजीस आणि त्यावरील व्याज	२३.०३.२०२२ प्रत्यक्ष
	स्थावर मिळकतीचा तपशील: चार बंगला, आंबिवली,	अंधेरी (प),	मुंबई ४०००५३ येः	थे स्थित

दिनानाथ को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि., च्या आयटीयुएस नावे ज्ञात इमारतीमध्ये ए विंग १३ व्या मजल्यावर मिळकत धारक फ्लॅट क्र. ए/१३०१ चे सर्व ते भाग आणि विभाग

दिवाणी अर्ज क्र. ११७२ सन २०१७

मंबई येथील न्यायव्यवस्थेच्या उच्च न्यायालयात पहीले अपील स्टॅम्प क्र. ३७४२ सन २०१७

मेंबर, एमएसीटी, मुंबई अर्ज क्र. १३८२ सन २०१० दी ओरिएंटल इन्शुरन्स कं. लि. (हब)

..अपीलकरे तर्फे वकीलः एनडीबी लॉ

श्री. बिरबल गुडाडजी सुरवासीया आणि अन्य

s.वा.क्र.२:श्री. श्रीकांत बी. पॉल (मो. सायकल नं. एमएच-४३-

क्यु६८७१ चे मालक) वत्सलाताई नाईक नगर, चेंबुर, हनुमान गल्ली, मुंबई-४०००७१. दिवाणी अर्जाच्या प्रतीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे

अर्जदारांनी ह्या न्यायालयात एक अर्ज केला आहे.

पहीले अपील दाखल करण्यांत झालेल्या विलंबास

२०/०४/२०१७ रोजी सदर अर्ज सुनावणीसाठी -यायालयात आला आणि त्यामधील आदेशानुसार, तम्हाला सचना देण्यांत येते की. १७/०३/२०२२ रोजी किंवा त्यानंतर हा अर्ज ह्या न्यायालयात पहिल्या सुनावणी/अंतिम निकाल (आदेश) साठी पटावर घेतला जाईल. त्यावेळी. अर्जदारांच्या अर्ज प्रमाणे आदेश का पारित करु नये त्याची कारणे दाखवण्यासाठी ह्या न्यायालयात तुम्ही एकतर व्यक्तीशः किंवा ह्या न्यायालयाच्या तमच्या विकलामार्फत हजर राहणे गरजेचे आहे. जर तम्ही वरीलप्रमाणे हजर राहुन कारणे दाखवली नाहीत तर,

ज्ञातील. साक्षीदार श्री. मंजुळा चेल्लूर आणि श्री. दीपांकर दत्ता, मुंबई येथील उपरोक्त मुख्य न्यायाधीश ह्या २० एप्रिल, २०१७ आणि १६ नोव्हेंबर, २०२१ रोजी

अर्जदारांच्या अर्जाप्रमाणे किंवा न्यायालयास योग्य

आणि वाजवी वाटतील असे आदेश पारित केले

दिनांकः २६.०३.२०२२ न्यायालयाच्या आदेशानुसार ठिकाणः मुंबई उप-प्रबंधकांसाठी

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशील श्री. जावेद एम. शेख, करुणेश कुमार शक्ला यांच्या वतीने मखत्यार धारक, यांनी जीजामाता रोड, अंधेरी (पूर्व), नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर येथील महसूल गाव मोगरापाडा च्या सीटीएस क्र. ३८४-ए येथे स्थित आणि असलेले मिळकत, मोजमापित १६७२.२० चौ. मी., ह्यानंतर 'सदर मिळकत'' असा संदर्भित आणि नामीत, च्या मुळ मालक असलेले मयत श्री. हरिवदन सोमाभाई पटेल यांच्याशी एक अभिहस्तांकन विलेख करुन त्याच्या खालील नमूद मिळकतीसाठी मे. पटेल डेव्हलपर, एक भागीदारी संस्था, च्या एक भागीदार मयत श्री. रिफक खान आणि त्याच्या मुलगा इमरान रिफक खान आणि कुटुंब अनुक्रमे यांच्याशी संयुक्त उपक्रम करारामध्ये भाग घेतला आहे.

त्यामुळे, जर कोणत्याही व्यक्ति / तींस सदर मिळकती मध्ये किंवा कोणत्याही भागा संबंधी विक्री, कोणत्याही व्यवहार, गहाण. भेट, अदलाबदल, ताबा, धारणाधिकार, भाडेपटटा. परवाना. वारसा. निर्वाह विश्वस्त, कोणत्याही विकास किंवा अन्य काही कसाही च्या मार्गे कोणत्याही दावे. हक, नामाधिकार किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी ह्या सूचनेच्या प्रसिद्धिच्या दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकाराकडे कळवावा, कसूर केल्यास, सदर सोडून दिला, त्यागित केला आणि / किंवा अस्तित्वात नाही असा मानण्यात येईल.

दिनांक : २४ मार्च, २०२२ श्री. हसनउद्दीन एस. अन्सारी,

वकील उच्च न्यायालय. का. : १/बी, डी-विंग, ग्रीन लॉन अपार्टमेंट, सेंट पायस कॉलेज समोर, आरे रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०० ०६३.

कुमकुम इमा, १७ वा मजला,

🕽 बैंक ऑफ़ बड़ीदा आर सी मार्ग, चेंबूर, मुंबई, Bank of Baroda कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

जारी करून कर्जदार श्री. सरेश एस वाघ आणि सौ. शशिकला सरेश वाघ यांना सचनेमध्ये नमद केलेली रक्कम **रु**. २४,८७,९०७.२३/ – (रुपये चोवीस लाख सत्त्याऐंशी हजार नऊशे सात आणि पैसे तेवीस मात्र) ही रक्कम नदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या चुकती करण्यासाठी सांगितले होते. कर्जदार यांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

**दक्षिण:** गार्डन, **पश्चिम:** रोड.

💸 Chola चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड

कब्जा सूचना नियम ८(१) अन्वये

(ए) (बी) (सी) (इी) (ई)  श. कर्ज खाते क्र. एक्स०एचईएमएआय००००२५५१६३९ १) दिनेश सुखाभाई सुरती, मयत द्वारे त्यांचे कायदेशीर वारस, ए/१३०१ आयटीयुएस- दिनानाथ सीएचएस लि. सहयोग नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३. ३) करन डी सुरती, ए/१३०१ आयटीयुएस- दिनानाथ सीएचएस लि. सहयोग नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३. ३) करन डी सुरती, ए/१३०१ आयटीयुएस- दिनानाथ सीएचएस लि. सहयोग नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३. ३) करन डी सुरती, ए/१३०१ आयटीयुएस- दिनानाथ सीएचएस लि. सहयोग नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३. ४) ऑन टाईम हॉस्पिटॅलिटी सर्व्हिंस, साईराज बिल्ड ल्हेन्यु, ज्युपिटर कॉम्प., ४, बंगला अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३. ५) फलेक्सिसटे अपार्टमेंट्स, मुंबई ४०००५३. ५) फलेक्सिसटे अपार्टमेंट्स, मुंबई ४०००५३.	अ. क्र.	कर्जदाराचे नाव आणि पत्ता आणि कर्ज खाते क्रमांक	मागणी सूचनेची तारीख	थकबाकी रक्कम	कब्जाची तारीख
१) दिनेश सुखाभाई सुत्ती, मयत द्वारे त्यांचे कायदेशीर वारस, ए/१३०१ आयटीयुएस- दिनानाथ सीएचएस लि. सहयोग नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३. २)झानखाना दिनेश सुरती, ए/१३०१ आयटीयुएस- दिनानाथ सीएचएस लि. सहयोग नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३. ३) करन डी सुरती, ए/१३०१ आयटीयुएस- दिनानाथ सीएचएस लि. सहयोग नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३. ४) ऑन टाईम हॉस्प्टिंलिटी सर्व्हिंस, साईराज बिल्ड व्हेन्यु, ज्युपिटर कॉम्प., ४, बंगला अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३. ५) फलेक्सिस्टे अपार्टमेंट्स,	(y)	(बी)	(सी)	(डी)	(ई)
स्थावर मिळकतीचा तपशील: चार बंगला, आंबिवली, अंधेरी (प), मुंबई ४०००५३ येथे स्थित	Ş.	?) दिनेश सुखाभाई सुरती, मयत द्वारे त्यांचे कायदेशीर वारस, ए/१३०१ आयटीयुएस- दिनानाथ सीएचएस लि. सहयोग नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३. २) झानखाना दिनेश सुरती, ए/१३०१ आयटीयुएस- दिनानाथ सीएचएस लि. सहयोग नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३. ३) करन डी सुरती, ए/१३०१ आयटीयुएस- दिनानाथ सीएचएस लि. सहयोग नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३. ४) ऑन टाईम हॉप्टॉलिटी सर्विहंस, साईराज बिल्ड ल्हेन्यु, ज्युपिटर कॉम्प., ४, बंगला अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५८	, v	२,५७,३४,६५४ .६३ ०८.०६.२०२१ रोजीस आणि त्यावरील व्याज	

मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड ठेकाण : मुंबई